

November 19, 2025

To,

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, 25th Floor, Dalal Street, Mumbai – 400 001.

To,

Metropolitan Stock Exchange of India Limited

205(A), 2nd Floor,

Piramal Agastya Corporate Park, Kamani Junction, LBS Road, Kurla (West), Mumbai – 400 070.

Symbol: ABANS

Dear Sir/Madam,

Scrip Code: 512165

Sub: <u>Disclosure under Regulation 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

Further to our letter dated November 18, 2025 with regard to the Postal Ballot Notice of Abans Enterprises Limited ("the Company") and in compliance with Regulation 47 and 30 read with Schedule III Part A of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of Newspaper Advertisement regarding completion of dispatch of Postal Ballot Notice and details on remote E-voting published today i.e. November 19, 2025 in the following newspapers:

- 1. Financial Express, in English;
- 2. Mumbai Lakshdeep, in Marathi.

You are requested to take the same on record.

Thanking You.

For Abans Enterprises Limited

Mahiti Rath Company Secretary & Compliance Officer Membership No.: A72887

Encl: As above

GODAVARI BIOREFINERIES LIMITED

CIN: L67120MH1956PLC009707 Regd. Off.: Somaiya Bhavan, 45/47, M G Road, Fort,

Mumbai - 400001 **Website:** www.godavaribiorefineries.com, Email: investors@somaiya.com, Tel.: 022-61702100

Special Window for Re-lodgement of Transfer Request of Physical Shares

This is in continuation to our earlier newspaper notice publication regarding opening of

pecial window for re-lodgement of transfer request in accordance with SEBI Circular No.

SEBI/HO/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02,2025, we wish to reiterate that

company has opened a special window for a period of six months from July 2025 to

Shareholders are note that this window is only for re-lodgement of transfer deeds, which

we lodged prior to the deadline of April, 2019 for transfer of physical shares and rejected

Shareholders who wish to avail the opportunity are requested to contact our Registrar and

Transfer Agent MUFG Intime India Private Limited (formerly Link Intime India Private

imited) at rnt.helpdesk@in.mpms.mufg.com, Contact Number 1800 1020 878, Unit

The Company website www.godayaribiorefineries.com has been updated with the details

regarding the opening of this special window and further update if any, shall be uploaded

For and Behalf of Godavari Biorefineries Limited

Samir Somaiva

Chairman and Managing Director

return/not attended due to deficiency in the document's /process/ or otherwise.

Godavari, C 101, Embassy 247, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai, 400083.

LUMAX INDUSTRIES LIMITED

DK JAIN Regd. Office: 2" Floor, Harbans Bhawan-II Commercial Complex, Nangal Raya, New Delhi-110046
Website: www.lumaxworld.in/lumaxindustries.Tel: 011-49857832
Email: lumaxshare@lumaxmail.com, CIN: L74899DL1981PLC012804

NOTICE

Notice is hereby given that the following Share Certificates have been reported lost/misplaced by the following Shareholders of the Company:

S.	Name of the	Folio No.	Certificate	Distinctive No.(s)		No. of
No.	Shareholder		No.	From	To	Shares
1	ARUNK, SHAH	A003130	126228	7533801	7533900	100
	Jointly with	C. COMPRESSOR ST.	126229	7533901	7534000	100
	ILA A. SHAH		126230	7534001	7534020	20
2.	PREETIGUPTA	P000926	11900	900751	900800	50
			62468	1572756	1572805	50
			88662	3735391	3735490	100
			88663	3735491	3735540	50
3.	RAJENDRA R 00° GOVINDDAS SHAH	R001082	12340	922751	922800	50
			63260	1612356	1612405	50
			90192	3853141	3853240	100
			90193	3853241	3853290	50
					Total	720

Any person who has any claim in respect of the above said shares should lodge sucl claim with the Company at its Registered Office address given above within 15 days o publication of this notice. After the expiry of 15 days, no claim will be entertained and the Company shall proceed to issue 'Letter of Confirmation /Entitlement Letter' in lieu of abovementioned share certificates reported lost.

RAAJESH KUMAR GUPTA Place: Gurugram Executive Director and Company Secretary Date: 18.11.2025

PUBLIC NOTICE

for investigating the Title of the Property

Notice is hereby given to the Public at large; that the undersigned isinvestigating the titl of Ego Flooring Private Limited in respect of the immovable properties (more partic

ularly described in the Schedule hereunder).

All persons having or claiming any right, title, demand or estate interest in respect of the said properties or to any part thereof by way of sale, exchange, mortgage or encumbrance of whatsoever nature or otherwise are hereby requested to intimate to the undersigned in writing at the address mentioned below of any such claim accompanied with all necessary and supporting documents within 14 (Fourteen) days from the date of Publication hereof, failing which it shall be presumed that there are no such claims or demand exists and that claims, if any, have been waived off and the undersigned shall proceed to issue a Title Certificate in respect of the same.

SCHEDULE
Following immovable properties situated at Village Waliv, Taluka Vasai, District Palghar, within the jurisdiction of Waliv Gram Panchayat, within the territory of Panchayat Samit

Vasai of Mis CIDCO (Vasai Virar Niyojan Paradhikaran):

1. All that piece and parcel of property admeasuring156.10 sq. mts equivalent to 1680 sq. ft. out of total area mentioned in Gut A-1 bearing Survey No.35 Hissa No.2/2, Area 1-61-9 HR + Po. Kh 0-09-1 HR.

2. All that piece and parcel of property admeasuring 156.10 sq. mts equivalent to 1680 sq. ft. out of total area mentioned in Gut A-2 bearing Survey No.35 Hissa No.2/2 Area 1- 61-9 HR + Po. Kh 0-09-1 HR. 3. All that piece and parcel of property admeasuring 146.37 sq. mts equivalent to 1575 sq. ft. out of total area mentioned in Gut B-1 bearing Survey No.35 Hissa No. 2/2 Area 1-61-9 HR + Po. Kh 0-09- 1 HR.

4. All that piece and parcel of property admeasuring 146.37 sq. mts equivalent to 1575 sq. ft. out of total area mentioned in Gut B-2 bearing Survey No.35 Hissa No.2/2 Area 1-

61-9 HR+ Po. Kh 0-09-1 HR. All that piece and parcel of property admeasuring 146.37 sq. mts equivalent to 1575 sq. ft. out of total area mentioned in Gut B-3 Survey No.35, Hissa No.2/2 Area 1-61-9

Adv. Agam H Maloo 35, 5th floor, Onlooker Building, Sir P.M. Road, Opp. Axis Bank, Fort, Mumbai-400 001. Date: 19.11.2025 ; Place: Mumbai



ORIENT

Orient Technologies Limited

Corporate Identification Number: L64200MH1997PLC109219

For LUMAX INDUSTRIES LIMITED

Registered Office: Off No-502, 5th Floor, Akruti Star, Central Road, MIDC, Opp. Akruti Point Central, Andheri (East), Mumbai – 400 093 Corporate Office: 602, Ackruti Center Point, MIDC Central Road, Andheri (East), Mumbai Maharashtra – 400 093 E-mail: complianceofficer@orientindia.net; Website: www.orientindia.in; Tel: +91 22 4292 8777

NOTICE Notice is hereby given to the members of Orient Technologies Limited ('Company') pursuant to the provisions of Section 108 and 110, and other applicable provisions of the Companies Act, 2013, as amended ("the Act"), read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended ("the Management Rules"), General Circular No. 09/2024 dated September 19, 2024, issued by the linistry of Corporate Affairs. Government of India and Circular - SEBI/HO/CED/CED-POD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by

	Meetings Requirem	ities and Exchange Board of India ("SEBI") (hereinafter collectively referred to as "the Circulars issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2"), Regulation 44 of the SEBI ents) Regulations, 2015, as amended ("the LODR Regulations") and any other applicable law	(Listing Obligations and Disclosure, rules, circulars, notifications and
	Members passing th	is (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in for of the Company to transact the Business as set out below and as contained in the Postal Ballot Ne e said Ordinary Resolution via Postal Ballot, through remote e-voting process.	Notice dated November 11, 2025 by
- 1	Sr. No	Brief Particulars of the Resolution	Type of Resolution
- 1	1	To consider and approve the issue of Ropus shares in the ratio of 1 (one) equity share for	Ordinary Posolution

every 10 (ten) equity shares held by the members of the company.

Pursuant to the Circulars, the Company has completed the dispatch of the Postal Ballot Notice along with the explanatory state Tuesday, November 18, 2025, through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Co depository participant(s) as on Friday, November 14, 2025 ("Cut-off Date").

The said Notice is also available on the relevant section of the website of the Company: www.orientindia.in, BSE Limited ("BSE"): www.orientindia.in, BSE Limited ("BSE"): www.nseindia.com and on the website of National Securities Depositors ("BSE"): www.nseindia.com and on the website of National Securities Depositors ("BSE"): www.nseindia.com and on the website of National Securities Depositors ("BSE"): www.nseindia.com and on the website of National Securities ("BSE"): www.nseindia.com and on the website of National Securities ("BSE"): www.nseindia.com and on the website of National Securities ("BSE"): www.nseindia.com and website of National Securities ("BSE"):

Limited ("NSDL"): www.evoting.nsdl.cor

in accordance with the provisions of the Circulars, Members can vote only through e-voting process. The voting rights of the Members shall be reckoned on the basis of the equity shares of the Company held by them as on Cut-off Date. Any person who is not a shareholder of the Company as on the Cut-off Date shall treat the Postal Ballot Notice for information purposes only.

The Company has engaged the services of NSDL for the purpose of providing e-voting facility to all its members. The e-voting facility will be available during the following period:

П	Commencement or e-voting period	November 19, 2025, AT 09:00 A.M.
	Conclusion of e-voting period	December 18, 2025, AT 05:00 P.M.
	Cut-off date for eligibility to vote	November 14, 2025
ľ	The e-voting facility will be disabled by NSDL immediately after 5.0	0 p.m. IST on Thursday, December 18, 2025, and will be disallowed

thereafter. Members who have not updated their e-mail address are requested to register the same in respect of shares held by them in electronic forr with the Depository through their Depository participant and in respect of shares held in physical form by writing to Company's Registra

and Share Transfer Agent, MUFG Intime Private Limited (Formerly known as Link Intime Private Limited) either by email to widge-brahme@in.mpms.mufg.com or by post to C 101, Embassy 247, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083. The Board has appointed CS Alwyn D'Souza, of M/s Alwyn D'Souza & Co., Practicing Company Secretary (Membership No. FCS 5559 8 Certificate of Practice No. 5137) or failing him Mr. Jay D'Souza (Membership No. FCS 3058 and Certificate of Practice No. 6915) Practicin Company Secretaries, as the scrutinizer ("Scrutinizer") for conducting the Postal Ballot/e-voting process in a fair and transparent manner.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholde available at the download section of www.evoting.nsdl.com or call: 022-4886 7000 or send a request at evoting@nsdl.com The Scrutinizer will submit his report to the Chairman of the Company ("the Chairman") or any other person authorized by the Chairman and the result will be announced within 2 working days from the conclusion of e-voting period, and will also be displayed on the Company's website (https://www.orientindia.inand on the website of NSDL (https://www.evoting.nsdl.com), and communicated to the Stock Exchanges Depository, Registrar and Share Transfer agent.

For any queries or grievances pertaining to e-voting, shareholders are requested to contact Ms. Vidya Brahme, Sr. Associate Vice President, MUFG Intime India Private Limited C 101, Embassy 247, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai – 400083; Contact details: +91 9892300308 Email id- vidya.brahme@in.mpms.mufg.com; Contact number+91 22 4918 6000. Shareholders can also contact: Suketh Shetty, National Securities Depository Limited, 4th Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013

For ORIENT TECHNOLOGIES LIMITED (formerly known as Orient Technologies Private limited

Date: November 11, 2025 Place: Mumbai

India, Contact details: evoting@nsdl.com Contact number-022-4886 7000.

Company Secretary and Compliance Offi ACS-65753

PUBLIC NOTICE

This is to inform our customers and public at large that our Mysore Branch located at No:917, First Floor, New Kantraj, URS Road, Mysore Lakshmipuram, Mysuru, Karnataka - 570004 will shift to No:1111/1115, Siri Building, First Floor, Vinoba Road, Shivarampet, Devaraja Mohalla, Mysuru, Karnataka - 570001 from 26th February, 2026.

The Customers are requested to contact the new office premises for

their needs.

REGIONAL BUSINESS HEAD Royal Cushion Vinyl

Products Limited Cin no: L24110MH1983PLC031395 'Shlok" 60 – CD, Govt. Industrial Estate Charkop, Kandivali (W), Mumbai - 400 067

Tel: + 91 22 28603514, 16 Website: www.rcvp.in; Email:- legalho83@gmail.com

CORRIGENDUM

orrigendum to the Newspaper Publication of Un-audited Financial Results for the Quarter and half year ended 30th Sept, 2025 pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 published in paper on 5th November, 2025

This is to bring to your kind attention that the date of of Meeting of Audit Committee and Board of Directors for approving the Unaudited financial results for the quarte and half year ended on 30th Sept, 2025 got erroneously printed and published as 14.08.2025, instead of 14.11.2025 in the Newspaper Publication dated 15th Nov, 2025. Please note that the date of approval of the Unaudited Financial Results for the Quarter and half year ended on 30th Sept, 2025 erroneously mentioned as 14.08.2025 shall be read as 14.11.2025

For Royal Cushio Vinyl Products Limited

Mahesh Shah Managing Directo Placs: Mumbai Date: 17th November, 2025 00054351

Place: Mumbai Date: November 18, 2025

ntact: Mr. Sagar Gudhate (Official), National Securities Depository Limited, 4th Floor, A Wing, Trade orld, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumb details: evoting@nsdl.com, Contact number- 1800 1020 990/ 1800 224 430.

Regd. Office: Godrej Genesis, Unit No. 906, 9th Floor, Street No. 18, Block - EP & GP. Sector - V. Salt Lake, North 24 Parganas, Kolkata - 700091

Telephone: (033) - 4604 1066; E-mail: cs@ganeshinfra.com; Website: www.ganeshinfra.com NOTICE OF EXTRAORDINARY GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING

GANESH INFRAWORLD LIMITED

CIN - L46620WB2024PLC268366

Notice is hereby given that the Extraordinary General Meeting (EGM) of the Members of the Company will be held on Wednesday, 10th December 2025 at 4:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in accordance with the General Circulars No. 20/2020 dated 5th May, 2020, No. 02/2022 dated 5th May 2022, No. 10/2022 dated 28th December 2022, No. 09/2023 dated 25th September, 2023, No. 09/2024 dated 19th September, 2024 and 03/2025 dated 22nd September, 2025 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular dated 12th May 2020, 15th January 2021 and 5th January 2023 ('SEBI Circulars') permitted the holding of the AGM/EGM through VC / OAVM and other circulars issued in this respect ("MCA Circular") and further Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular dated October 7, 2023 ("SEBI Circular") without the physical presence of the Members at a common venue for which purpose registered office shall be deemed as the venue for the meeting and the proceedings of the Extraordinary General Meeting shall be deemed to be made there at, to transact the businesses as set out in the notice provided to the Members of the company.

In compliance with the said MCA and SEBI Circulars, the Company has sent the Notice of the EGM on Tuesday, 18th November, 2025, through electronic mode only, to those members who have registered their e-mail addresses with the Company/Registrar and Transfer Agent ("RTA")/Depository Participants ("DP's). These documents are also available on Company's website www.ganeshinfra.com and on website of the Stock Exchange, i.e., the National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com respectively and on website of MUFG Intime India Private Limited at www.in.mpms.mufg.com

In accordance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Companies (Management and Administration) Rules. 2014 and Secretarial Standard-2 on General Meetings and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations, 2015"), as amended from time to time, the Company is providing facility to its Members holding shares as on Thursday 4th December, 2025, being cut-off date, to exercise their right to vote on the resolution set forth in the Notice of the EGM. The Members may cast their vote using an e-voting system ("Remote e-voting") or by e-voting at the EGM. The Company has engaged MUFG Intime India Private Limited to provide Remote e-voting facility and e-voting facility at the EGM. The detailed procedure/instructions for e-Voting are contained in the EGM Notice. In this regard, the Members are hereby informed that:

- The date of completion of sending the Notices along with Annexure through electronic mode: 18th November, 2025.
- 2. The date and time of commencement of remote E-voting is 6th December, 2025, at 9:00 A.M. and the date and time of ending of remote E-voting is 9th December, 2025, at 5:00 P.M. E-voting shall not be allowed beyond the end date and time as mentioned
- 3. Cut-off date for the purpose of e-Voting shall be Thursday 4th December, 2025.
- 4. Persons who have acquired shares and become members of the Company after dispatch of the Notice and who are eligible members as on the cut-off date, may obtain the login ID and password by sending request at https://instavote.linkintime.co.in for
- 5. Members present at the meeting through VC/OAVM facility and who had not cast their votes on the resolution through remote e-Voting and are otherwise not debarred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system during the EGM. The detailed instructions for attending the EGM through VC/OAVM are provided in the Notice of the EGM.
- 6. Members who have cast their votes by remote e-Voting prior to the EGM may also attend/participate in the EGM through VC/OAVM facility but shall not be allowed to cast their votes again.
- 7. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail of the facility of remote e-Voting as well as e-Voting during the EGM.
- 8. The manner of registration of email addresses of those members whose email addresses are not registered with the Company/RTA/DP is available in the EGM Notice.
- 9. Website address of the Company and the agency where Notice of Meeting is displayed:
- Company: www.ganeshinfra.com, MUFG Intime India Private Limited: www.in.mpms.mufg.com.
- 10. Contact details of the person/s responsible to address the grievances connected with electronic voting :

Designation E-mail Address Phone No. Name (i) Ms. Beas Moitra Company Secretary & Compliance Officer cs@ganeshinfra.com (033) 46041066 (ii) Mr. Raj Kumar Banthia Scrutiniser raj@manojbanthia.com (+91) 9831582154 (iii) Mr. Rajiv Ranjan Senior Asst. Vice President insta.vote@in.mpms.mufg.com (022) 49186000

In case of any queries related to e-Voting, the members may contact INSTAVOTE helpdesk by sending a request at enotices@in.mpms.mufg.com or contact on - Tel: 022 - 4918 6000.

> By Order of the Board For Ganesh Infraworld Limited Sd/-Beas Moitra

Kolkata 17th November, 2025

M. No. F12509

Company Secretary & Compliance Officer

CENTURY EXTRUSIONS LIMITED Œ

CIN: L27203WB1988PLC043705 Regd Office: 113, Park Street, 'N' Block, 2nd Floor, Kolkata - 700016 Website: www.centuryextrusions.com

E-mail: secretary@centuryextrusions.com Special Window for Re-lodgement of Transfer

Requests of Physical Shares of Century Extrusions Limited accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD

POD/P/CIR/2025/97 dated July 2, 2025, Shareholders are hereb informed that a special window has been opened for a period of simonths, from July 7, 2025 to January 6, 2026 to facilitate re-lodgement of transfer deeds

Shareholders are to note that this window is only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 1, 2019, for transfer of physical shares and rejected/ returned/not attended to due to deficiency in the documents/process/ or otherwise

Shareholders who wish to avail the opportunity are requested to contact our Registrar and Share Transfer Agent (RTA) i.e. M/s C. B. Managemen Services Pvt. Ltd, Rasoi Court, 20 R N Mukherjee Road, Kolkata 700001 The Company's website, www.centuryextrusions.com, has been updated with the details regarding the opening of this special window and further updates, if any, shall be uploaded therein.

For Century Extrusions Limited Rajan Singh Date: November 18, 2025

Company Secretary Membership No. : A35350 Place: Kolkata

ABANS®

Abans Enterprises Limited

CIN: L74120MH1985PLC035243 Regd. Office: 36/37/38A, 3rd Floor, 227, Nariman Bhavan

Backbay Reclamation, Nariman Point, Mumbai - 400 021.

NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given to the Members of Abans Enterprises Limited ("the Company"), pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules made thereunder ("the Rules"), Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") real with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ("MCA") for holding general meetings

onducting postal ballot process through e-voting vide various general circulars issued by MCA ("MCA

Circulars), including any statutory modification(s) or amendments) or re-enactment(s) thereof for the time being in force, approval of the Members of the Company is being sought for the following

In accordance with applicable laws, the Company has completed the dispatch of Postal Ballot Notice along with the explanatory statement and e-voting instructions on Tuesday, November 18, 2025

of Beneficial Owners and whose e-mail IDs are registered with the Company Purva Sharegistry (India, Pvt. Ltd. ("RTA") /Depositories as on Friday, November 14, 2025 ("Cut-off Date").

The said Notice is also available on the website of the Company; www.abansenterprises.com, the

relevant section of the website of BSE Limited ("BSE"): www.bseindia.com and Metropolitan Stock Exchange of India Limited ("MSE"): www.msei.in on which the Equity Shares of the Company are listed.

and on the website of National Securities Depository Limited ("NSDL"): www.evoting.nsdl.com.

In accordance with the provisions of the MCA circulars, Members can vote only through remote e-voting process. The voting rights of the Members shall be reckoned on the basis of the equity shares of the Company held by them as on the Cut-off Date. Any person who is not a Shareholder of the Company

The Company has engaged the services of NSDL for the purpose of providing e-voting facility to a

its Members. The detailed procedure for casting of votes through remote e-voting has been provided in the notice. The remote e-voting shall commence on Thursday, November 20, 2025 at 9.00 a.m. (IST) and end on Friday, December 19, 2025 at 5.00 p.m. (IST) The e-voting facility will be disabled.

lembers who have not registered their email address are requested to register the same with the

Depository Participant(s) where they maintain their demat accounts, if the shares are held in electronic

form, and Members holding shares in physical mode, who have not registered / updated their e-mail address with the Company, are requested to register / update their e-mail address by submitting Form ISR-1 (available on the website of the Company at www.abansenterprises.com duly filled and signed

long with requisite supporting documents to Purva Sharegistry (India) Pvt. Ltd at Unit no. 9, Shi Shakti Ind. Estt., J. R. Boricha Marg, Lower Parel (E), Mumbai 400 011.

The Board has appointed Ms. Rachana Shanbhag (Membership No FCS 8227/ CP 9297), Partne

of Ms. D. A. Kamat & Co., Company Secretaries (P.R. No. 1714/2022) as the scrutinizer ("Scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner.

he resolutions, if passed by the requisite majority, shall be deemed to have been passed on Friday.

The Scrutinizer will submit his report to the Chief Executive Officer or Company Secretary or any other

erson authorized by them after completion of scrutiny of the e-voting, and the result will be announced

on or before and will also be displayed on the Company website www.abansenterprises.com and or he website of NSDL https://www.nsdl.co.in, and communicate to the stock exchanges where the

he manner of participation in casting votes through the remote e-voting facility is provided in the notic of the Postal Ballot. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for

Shareholders and e-Voting user manual for Shareholders available at the download section

of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send

Ms. Deepali Dhuri, Compliance Officer, Purva Sharegistry (India) Pvt. Ltd, Unit No. 9, Shiv Shakt

Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel (E), Mumbai - 400 011 Contact details: Email id-support@purvashare.com; Contact number - 022 23018261/ 23010771. Shareholders can also

For any queries or grievances pertaining to e-voting, shareholders are requested to contact

cember 19, 2025. i.e. the last date of remote e-voting process.

shares of the Company are listed.

equest to Mr. Sagar Gudhate at evoting@nsdl.com.

s on the Cut-off Date shall treat the Postal Ballot Notice for information purposes only

rough electronic mode to those Members whose names appeared in the Register of Members/ Lis

Type of Approval Required

Resolution by way of Postal Ballot through remote e-voting process ("remote e-voting") only:

To appoint Mr. Jinesh Savla (DIN: 11286253) as a

Vhole Time Director & Chief Executive Officer of the

Sr. No. Description of the Resolution

Company for a period of 3 years.

Tel No.: 022 61790000, Fax: 022 - 6179 0010
Email: compliance@abansenterprises.com | Website: www.abansente

Place : Mumba Date: 18th November. 2025

RELIANCE

Dear Shareholders

Infrastructure

January 6, 2026 for re-lodging transfer deeds.

Notice of Postal Ballot

Members are hereby informed that pursuant to the provisions of Sections 108 and 110 of the Companies Act, 2013 (the 'Act'), read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the 'Rules'), as amended from time to time and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the dispatch of Notice of Postal Ballot along with the statement pursuant to Section 102(1) of the Act thereto ('Postal Ballot Notice' with respect to the special businesses mentioned therein and the Postal Ballot Form to the Members of the Company, has been completed on Tuesday, November 18, 2025.

The Postal Ballot Notice along with the Postal Ballot Form containing the process and nstructions were sent to all the members, whose names appear in the Register of Members / list of beneficial owners as received from National Securities Depository Limited ("NSDL") / Central Depository Services (India) Limited ("CDSL") as on Friday, lovember 14, 2025 ('Cut-off Date') and whose e-mail address is registered with the Company / Registrar and Transfer Agent / Depository Participants ("DPs") / Depositories, for seeking their approval through Postal Ballot.

-voting facility is provided to the members to enable them to cast their votes ectronically. KFin Technologies Limited ('Kfintech'), the Registrar and Transfer Agent of the Company has been engaged by the Board of Directors of the Company ('Board') for roviding the e-voting platform.

lembers whose email address is not registered can register the same in the following manner: . Members holding share(s) in physical mode can register their e-mail ID on the Company's website at https://www.rinfra.com/web/rinfra/shareholder-registration_by providing the requisite details of their holdings and documents for registering their email address; and

Members holding share(s) in electronic mode are requested to register / update their email address with their respective Depository Participants "DPs" for receiving all communications from the Company electronically

lembers whose names appear in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the Cut-off Date, only shall be entitled to cast their votes by way of e-voting or physical postal ballot. Members holding shares in physical form as on Cut-off date can opt for any one mode of voting, i.e. by physical postal ballot or by e-Voting. In case such Members cast their vote by both physical postal ballot and e-Voting, vote cast by e-Voting shall prevail and votes cast through physical postal ballot will be treated as invalid. However, member's holding shares in dematerialised form as on Cut-off date can only vote through electronic mode. Members who are holding shares in physical form and wish to vote through physical node may download the Postal Ballot Form from the website of the Company or KFintech or the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited. A person who was not a Member of the Company on Cut-off Date should treat the Postal Ballot Notice for information purpose only.

E-voting for Postal Ballot shall commence at 10.00 A.M. (IST) on Wednesday, November 19, 2025 and close at 5.00 P.M. (IST) on Thursday, December 18, 2025 and e oting portal shall be disabled by KFintech thereafter. In case of voting through physical mode by the members holding shares in physical form, Postal Ballot Forms received after 5:00

P.M. (IST) on Thursday, December 18, 2025 shall be considered as invalid. Members are requested to carefully read all the instructions given in the Postal Ballo Notice and Form for casting vote.

n case of any query or grievances pertaining to voting by Postal Ballot, including the e voting process can be addressed to Shri Praveen Chaturvedi, Senior Vice President, KFin Technologies Limited, Selenium Building, Tower-B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Hyderabad, Serilingampally, Rangareddi, Telangana - 500 032 or on Tel: +91 40 6716 1500; Toll free no: 1800 309 4001 or email: evoting@kfintech.com. Members may also write to the Company Secretary, at the Registered Office address of

the Company or through email at rinfra.investor@reliancegroupindia.com. Shri Anil Lohia or in his absence Shri Khushit Jain, Partners, M/s. Dayal & Lohia, Chartered

Accountants have been appointed as the Scrutinizer for conducting the Postal Ballot voting process in a fair and transparent manner.

The results of the Postal Ballot and e-voting will be declared on or before Monday, Decembe 22, 2025 at the Registered Office of the Company by placing it along with the report of the Scrutinizer on its notice board, Company's website www.rinfra.com and shall also be communicated to the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed The Postal Ballot Notice and Postal Ballot Form are available on the Company's website www.rinfra.com, KFintech's website www.evoting.kfintech.com, we Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com.and.www.nseindia.com.respectively

For Reliance Infrastructure Limited

Place: Mumbai Paresh Rathod Date: November 18, 2025 Company Secretary Reliance Infrastructure Limited CIN: L75100MH1929PLC001530

Regd. Office: Reliance Centre, Ground Floor, 19, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400 001 Tel.: +91 22 4303 1000

E-mail: rinfra.investor@reliancegroupindia.com. Website: www.rinfra.com

(Company Secretary & Compliance Officer Membership No. A72887

Mahiti Rath

- 400013, **I**ndia, Conta

For Abans Enterprises Limite

'IMPORTANT'

copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

FRANKLIN TEMPLETON

Franklin Templeton Mutual Fund

Registered Office: One International Center, Tower 2, 12th and 13th Floor, Senapati Bapat Marg, Elphinstone Road (West), Mumbai 400013

Income Distribution cum capital withdrawal (IDCW) in certain schemes /plans /options of Franklin Templeton Mutual Fund The Trustees of Franklin Templeton Mutual Fund have decided to distribute the following Income Distribution cum capital

withdrawal (IDCW)

Name of the Schemes / Plans / Options	Face Value per Unit (₹)	Amount of IDCW per Unit [#] (₹)	NAV per Unit as on November 17, 2025 (₹)
Franklin India Equity Savings Fund (FIESF)		is a second	
FIESF - Monthly IDCW Plan		0.040	13.4550
FIESF - Monthly IDCW Plan - Direct	10.00	0.060	14.0559
FIESF - Quarterly IDCW Plan	10.00	0.130	12.5509
FIESF - Quarterly IDCW Plan - Direct		0.150	14.1462
Franklin India Conservative Hybrid Fund (FICHF)			
FICHF - Monthly IDCW Plan	10.00	0.080	13.2144
FICHF - Monthly IDCW Plan - Direct	10.00	0.100	15.0713

The Record Date for the same will be November 21, 2025 (Friday). If in case the Record Date falls on a non-Business Day, the immediately following Business Day shall be the Record Date. All the Unitholders / Beneficial Owners of the IDCW plan / option of the scheme whose names appear in the records of Registrar / Depositories as on the Record Date shall be entitled to receive IDCW. The investors in the IDCW re-investment plan/option will be allotted units for the IDCW amount at the NAV of next Business Day after the Record Date.

Please note that the IDCW payout shall be subject to the availability of distributable surplus and if the available distributable surplus as on the record date is lower than the aforementioned IDCW rate, then the available distributable surplus shall be paid out. The payout shall be subject to tax deducted at source i.e. TDS, as applicable.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the scheme would fall to the extent of payout and statutory levy

(if applicable).

For Franklin Templeton Asset Management (India) Pvt. Ltd.

(Investment Manager of Franklin Templeton Mutual Fund)

Authorized Signatory

Date: November 18, 2025

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

अमरावतीत नगराध्यक्ष पदासाठी १२७ तर सदस्य पदासाठी १८२१

अर्ज दाखल अमरावती, दि. १८: जिल्ह्यातील अमरावती ढहा नगर परिषढ व ढोन नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या नामनिर्दे शपत्र दाखल करावयाच्या अखेरच्या दिवशी सोम वारपर्यंत (ता. संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नगराध्यक्ष पदासाठी एकूण १२७ तर सदस्य पदाकरिता एकूण १८२१ अर्ज दाखल झाले. नगराध्यक्ष पदाकरीता आहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसात सदस्य

सेपर्क साधावा. अन्यणा या प्रकरणी कोजासही नगरपरिषद, (कसात) काहीही ब्याध्रेप नाष्ट्री असे समजून निर्णय नगरपंचायतनिहाय नाम बेण्यात येईल. निर्देशनपत्रांची संख्या अचलपूर २२ (308) अंजनगावसूर्जी (३०९), दर्यापूर ७(१३९), वरूड १४ (१५५), चांदूररेल्वे ६ (१०९), चिखलदरा ५ (५९), चांदूरबाजार १० (११६), शेंदुरजनाघाट ६ (१०४), धामणगावरेलवे ३ (५७), मोर्शी १३ (१८२), नांदगाव खंडेश्वर ११ (८७), धारणी १६ (१३०) असे नगराध्यक्षपदासाठी एकूण १२७व सदस्य

नाशिक जिल्ह्यात पारा ४ अंशांनी घसरला

पदाकरीता १८२१ नामनिर्दे

शनपत्र दाखल झालेले

आहेत.

नाशिक, दि. १८: निशिक जिल्ह्यामध्ये थंडी वाद्र लागले असल्याने तापमानात मंगळवारी ४ अंश डिग्री सेल्सियसने घट झाली आहे. तर जिल्ह्याम ध्ये निफाड चे तापमान जिल्ह्यातील सर्वात कमी नोंदविण्यात आले आहे. याठिकाणी ८ अंश डिग्री सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रार मध्ये सर्वात कमी तापमान हे धूळे येथे सहा अंश डिग्री सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे

मागील काही नाशिक दिवसांपासून जिल्ह्यामध्ये थंडी वाढू लागली असून सोमवारी ९.६ डिग्री सेल्सिअस इतकं नोंदविण्यात आले होते. मंगळवारी तापमानामध्ये चार अंकी सेल्सिअसणे घट झाली असून नाशिकचे मंगळवारी किमान तापम ान हे ९.२ अंश डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील निफाड येथे ८ अंश डिग्री सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. दरम्यान वेधशाळेने दोन दिवस दिलेल्या पावसाच्या अदाजानुसार अजूनही एक दिवस बाकी असून त्यानंतर थंडी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

या जाहीर सूचनेट्रारे कळविण्यात येते की जीवनशीला को. ऑप. होसिंग सोसायटी लि., गव्हर्नमेंट कॉलनी रोड, यांद्रे (पूर्व), मुंबई -४०००५१ येथील बी १ - ८०२ क्रमांकाची सदनिका श्रीमती वृषाली केशव राणे व त्यांचे पती केश्वन मास्ती राणे या दोषांच्या संयुक्त नावे होती. माग प्रमाणपद क्रमांक ३१ मधील अनुक्रमांक १५१ ते १५५ (प्कूण ५) धारक रूपये २५० (प्रत्येकी रूपये ५०). त्यातील श्रीमती चुनाली राणे यांचे २३/०२/२०२४ रोजी निषन झाले. या सदिनिकेचे हस्तांतरण त्यांची मुलगी माचुरी अक्षय आढळराव हिच्या नावे करण्यासाठीचा अर्ज श्री. केराव मास्ती राणे व माश्रुरी अञ्चय आढळराव यांनी केलेला आहे. सदर हस्तातरण हक्-सोड पत्न व बर्धीस-पत्न या प्रक्रियेने केलेले आहे. सर्व दस्तावेज सोसायटीच्या **दफ्तरी** दा**व**ल आहेत. या भनुषंगाने कोणत्याही व्यक्तीचा / वारसांचा अथवा संस्थेचा कोणत्याही प्रकारचा आह्रोप / हरकत असल्यास त्यांनी माननीय स्नेकेटरी, जीवनशीला को. ऑप. हौसिंग सोसायटी लि., ाव्हर्नमेंट कॉलनी रोड, बांद्रे (पूर्व), मुंबई -४०००५१ यांच्याकटे लेकी पुराव्यासङ् ही

जाद्दीर नोटीस

केतव माइती राजे (अर्जदार)

माषुरी आकृष आढळराव (अर्जदार) सांसायटी ऑफिस : जीवनश्रीला को. ऑप. ह्रौसिंग सोसायटी लि., गव्हर्नमेंट कॉलनी रोड, वाँद्रे (पूर्व), मुंबर्ष - ४०००५१. ठिकाण : मुंबई दिनांक : १८/११/२०२५

KAILASH BUSINESS PARK PREMISES CO-OPERATIVE **SOCIETY LTD.** [Regn No.: MUM/W-N/HSG/(TC)/ 11310/2022-23/YEAR2022-2023 DT. 09-05-2022] CST NO. 1/7(Part), 1/8 (A), Village Ghatkopar, Veer Sawarkar Road, Park Site, Vikhroli (West), Mumbai- 400079 Email id: kbpsociety@gmail.com

PUBLIC NOTICE MR. CHANDRAKANT MANSUKHLAL SHAH, holder of 50% share each in Office No. C-107 and Office No. C-108 situated on the 1st Floor of the building known as KAILAS BUSINESS PARK Premises Co-operative Society Ltd., Veer Sawarkar Road, Park Site, Vikhroli (West), Mumbai - 400079,

any nomination. 1. For Office No. C-107 - His legal heir MR. DIPESH CHANDRAKANT SHAH has applied for Society membership and transfer of the deceased member' 50% right, title and interest in Office

died on 31.07.2025 without making

No. C-107. 2. For Office No. C-108 - His legal hei MR. BHAVESH CHANDRAKANT SHAH has applied for Society membership and transfer of the deceased member' 50% right, title and interest in Office No. C-108.

The society hereby invites claims/ objections from the heir or heirs or other claimants/objector or objector to the transfer of said 100% right, title and interest of the deceased member in th property of the society within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents & other proofs in support of their claim: /objections for transfer of interest of the deceased member in the property of the Society. If no claim/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the share and interest of the

deceased member in the capital/ property in such manner as is provide under the Bye-Laws of the society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of share an interest of the deceased Member in th capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under

the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection by the Claimants/ objectors, with the Secretary of the society between 9 a.m. to 10 a.m. from the date of publication of the notice till the expiry of notice period.

For KAILAS BUSINESS PARK Premises Co-operative Housing Society Ltd. Hon. Secretary

जाहार सूचना

उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वसई विभाग वसई यांचे कार्यालय जुने शासकीय सभागृह, किल्ला बंदर रोड, मालोंडे वसई गांव, ता. वसई, जि. पालघर पिन ४०१२०१ दुरध्वनी क्रमांक ०२५० - ३२०८८० Email ID: vasaisdo@gmail.com

जाहीर सुचना जाहार सुचना याद्वारे जाहीर आवाहन करण्यांत येते की, श्री. रामचंद्र नवश्या लाखात रा. कामण, बापाणे, नायगाव पूर्व. ता. वसई, जि. पालघर यांनी मोजे बापाणे, ता. वसई येथील स.नं. ७७ या मिळकतीवरील नायब तहसिलदार (महसुल) तथा शेतजिमन न्यायाधिकरण वसई यांचे न्यायालयातील दावा क्र. ७०ब् / ११ /२०१९ दिनांक २२/०३/२०२१ रोजीच्या आदेशाविरूध्द इकडील , यालयात टेनन्सी अपिल नं. १२/२०२५ दाखल केलेले आहे. प्रस्तत अपिलामधील जमिन मिळकतीचा तपशील

NOTICE

ALL PERSONS are hereby informed that

the undersigned are members of Arthr

illi Warehousing Company Lid

("Company"), holding shares having distinctive nos. 753 to 762 (both

inclusive) and represented by Share Certificate No.08 dated 1st April 1995

naving Register Folio No. 8 607. As

nembers of the Company, the

indersigned are absolutely emitted to

exclusive use, occupation, and possession of Unit No. 8 - 103 situated in

ie '6' Wing of the Company's godow

complex situated at Antop Hill Warehousing Complex, VIT College Marg, Wadala (East), Mumbal - 400037. The

indersigned carry on business from the

said Premises under the name and style

The undersigned have misplaced / los

the said Share Certificate since 17th

Ostober 2025 from the residence of the undersigned. The undersigned have

odged a complaint with Pant Nagar Police

roperly and have issued a Certificate o

lated 1 lith Movember 2025 to that effect

The undersigned have applied to the Company for issue of duplicate share

certificate in relation to the above Shares.

ALL PERSONS are hereby put to notice that the said Share Certificate has been

misplaced / lost from the custody of the

undersigned who are its rightful owners

and any person coming in possession of the said original Share Certificate Is

requested to return the same to the

indensigned at the address mentione

below or to the Company having office at Antop Hill Warehousing Complex, VIT College Marg, Wadala (East), Mambai -400037 immediately.

ALL THE PERSONS are hereby put to

further notice that if they have any claim.

right, title, interest, demand in the above

Share Certificate in any manner

whatsoever, they are requested to

ntimate the same to the Company along

with valid supporting documents at its

office at the address mentioned above

within 21 days from date of this notice

falling which all such claims will breate

as waived and given up, and the Company

villi proceed to issue duplicate share

certificate to the undersigned in respect of the said Shares without any recourse to

Mr. Harshad Ditirajial Gandh

Mr. Bharet Chirolial Gandh Ar. Anantral Chirolial Gandh

Date: 19th Nevember 2025.

any such claims.

कामाचे नावः

नंबर कर मर्पक कराते.

जाक्र-नम्मपा/जसं/जाहिरात/779/2025

JAGDA residing at Mumbai.

18.11.2025.

Place: Mumbel Date: 19/11/2025

ठिकाण: संबर्ध

दिनोक: १९/११/२०२५

of M/a. Gendal Bous.

गावाचे नाव स.नं. /हि.नं. क्षेत्र (हे. आर) आकार 99 ०-०९-६ पो.ख. ०-०२-५ एकुण ०-१२-१

प्रस्तुत प्रकरणी खालील सामनेवाले यांस खालील नमुद प्रत्यावर तलाठी / रजिस्टर ए.डी/पोस्टाने यांचे मार्फत् नोटीस पाठविण्यात आल्या होत्या सदर खातेदार हे नमूद पत्यावर रहात नसल्याचे अहवाल प्राप्त झाला आहे. तरी सदर आरटीएस अपिलाची सुनावणी या कार्यालयात दिनांक २६/११/२०२५ रोजी सकाळी **११.०० वा** ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रस्तुत अपिल प्रकरणांत खालील नमुद सामनेवाले यांनी अगर यांचेतर्फे कायदेशीर वारस अगर हितसंबंधित अन्य . गेणताही व्यक्ती यांनी जाहीर नोटीसद्वारे उपविभागीय अधिकारी कार्यालया वसई यांचे न्यायालयात नमुद दिलेल्या तारखेस व वेळेस आवश्यक त्या कागदपत्रासह न चकता हजर रहावे. अन्यथा उपलब्ध कागदपत्रांच्य

आधारे गुणवत्तेवर निर्णय घेणेत येईल याची नोंद घ्यावी. सामनेवाले यांचे नावे:tation, Ghatkopar East regarding the less of the Share Certificate, who have recorded the same in the Register of Lost) श्री. जयाबेन ठाकुरबाई दलाल श्री, मयर ठाकरबाई दलाल) श्री. रॉबीन ठाकुरबाई दलाल

क्र. १ ते ३ रा. इ/९ गिता किरण सोसायटी. १४३. आय. ए. जे. पी. रोड, ४ बंगल्याजवळ अंधेरी प्र. मंबई ४०००५७ जयरा य, मुबंइ ४०००५७)) श्रीम. सोनाली मुकेश मिस्त्री रा. २०३, पद्माकुवर अपार्टमेंट, दुसरा मजला, हायलँड

) श्रीम. शकुंतला इश्वरलाल दलाल) श्री. बकुल इश्वरलाल दलाल ७) श्री. उमेश इश्वरलाल दलाल क्र. ५ ते ७ रा. इ/९ गिता किरण सोसायटी, १४३, आय. ए. जे. पी. रोड, ४ बंगल्याजवळ,

पार्क, चारकोप व्हिलेज, कांदिवली प, मुंबई ४०००६७

अंधेरी प, मुंबई ४०००५७) श्रीम. रश्मी सुरेशभाई दलाल रा. १०३. शांतीविहार, पंचदेव टॉवर जवळ, जामनगर, गुजरात ३६१००१) श्रीम. यामिनी नरेंद्र वाच्छरजनी रा. ६०३, मनिष सि क्रोफ्ट बिल्डींग, सावजी राजन

राड,बाद्रा पाइम, मुबड् ४०००९ ०) १ ते ९ तर्फे कुळमुखत्यार श्री. किशोर नागिनदास दलाल रा. ए/२/३, दुसरा मजला, युसुफ बिल्डींग, ४९ विर नरिमन रोड. फोर्ट मंबई ४००००१ (१) श्रीम. कल्पना एकनाथ कोदे

रोड बांदा पश्चिम मंबई ४०००५०

(३) श्री. जितेंद्र काशिनाथ पालवा १४) श्रीम, लता काशिनाथ पालव ५) श्री. विनोद एकनाथ कोदे (६) श्रीम, वैजंती दशरथ परेल

२) श्रीम, गज पद्माकर मोर

क्र. ११ ते १६ रा. बापाणे, पो. कामण ता. वसई. जि. पालघर (१७) श्री. जगदीश नवश्या लाखात १८) श्रीम. सनिता कमळाकर लाखात २) श्री. हेम्ंत कमळाकर लाखात ०) श्री. हर्षद कमळाकर लाखात

नवी मुंबई महानगरपालिका

नेपळ विभागातील सं 20 सेथील मारहेरी चौक ते

निविद्या सम्बाध ई देविया (E-tendering) संगणक स्पासीस्या

https://mahatenders.gov.in 研 神流中程刻研 使 18/11/2025 利却

प्राप्त होतीलः विविदेशे अदिभेकरण https://mahatenders.gov.in सा

संकेतन्यक्रातर Online करण्याचे आहे. ई-विविद्धा (E-landaring) प्रक्रियेतीक्र

कोगान्ताही जानिक अङ्गणीमारी महर सकेत्रस्थकातम दिशेल्या हेल्प हेस्क

PUBLIC NOTICE

The notice is inersity given to the public notice for m clients (1) BHARTBEN GHANSHYAM JADDA, (2) GHANSHYAM SHANTILAI

That my dient's are the Joint owners of the flat premises situated a Flat No. 5-807, 5th floor, Shilipin Co-Operative Housing Society Limited address at Sky Building, off. Poinsur Gymkhana Road, Kandivall (West

Mumbal-40067, when about 565 sq.ft and they are the joint members of th

ocisty holding five shares of Re.fifty each vide Share certificate bearing No.087

my clients and the seld Share cartificate has been lost or misplaced by my

clients at the time of Housing shifting and they have lodged the N.C. for the sem with Kandivall Police Station, Mumbel vide Regd. No. 152568-2028, date

Now Any person from family or any other legal heirs, or any other person or any Bank financial institute. Investig or dailming any rights, title, interest toward said Fist premises by way of Sale, Transfer, Mortgage, Lien, Lesse Ciff, Maintenance, Inheritance or otherwise, any person have any claim.

respect of the sald Flei premises however may made the same known to the undersigned within 15 days from the date of publication of this notice will

No delin certificate is leaved in the name of my clients for the leavence of

Duplicate Share certificate in their joint names.

sary supporting evidence of his/her claim to the said Flat and otherwise it

having distinctive Nos. 431 to 435 in respect of the said list premises. That the Original Share certificate standing in the joint name

कोणतीकी निविद्धा स्वीकारणे अथवा नाकरण्याचा अधिकार मा आयक्त

बाजाकी महीर पर्यवस्था रस्त्याची सुधारणा करणे

शहर अधियंता विभाग

१) श्रीम. निरा प्रल्हाद दळवी क्र. १७ ते २१ रा. कामण, वापाणे, नायगाव पूर्व, ता. वसई, जि. पालघर ४०१२०८ २) श्री. अनिल ज. राउत रा. सोपारा, भंडार आळी

नालासोपारा प्, ता. वसई, जि. पालघर ४०२३०४

उपविभागीय अधिकारी वसई

/2025-26

(शिमेष म. आस्ट्रवाह)

नवी संबर्ध महानगरपालिका

UMESH THAKKAR

215/A. Alente Square,2nd Floor, Nr. Court Sidg. Market Road, Borivali (West),Mumbal-400052

M/s. Gandhi Zons Unit No. 8 - 103, प्रतः श्री. रामचंद्र नवश्या लाखात रा. कामण, बापाणे, नायगाव पूर्व, ता. वसई, जि. पालघर यांनी सदरची जाहीरनोटीस जादा खपाच्या दैनिक वृत्तपत्रात प्रसिध्द Antophili Warehousing Complex VIT College Marg, Wadala (East), करण्यात यावी. Mumbai - 400037

किविदा सुनना क. नर्मनपाश्चा अ/ 301

अंद्राजपत्रक्रिय स्वक्त (क.) :- 1,67,86,635/-

नवी मुंबई महानगरपालिका यांनी राखून हेवसेसा आहे.

LOST & FOUND

em Miss. JAYASHREE Have Lost Maharashtra Nursing Council Registration Diploma Carlificate No is. 65841 Dated :-20/10/1995 While Traveling If Anyone Find Please Contact The Below Given Address. If Not Found, The I Will Apply For Duplicate Certificate New Suleta CHS LTD, C-22, M.B. Estate, Virar West, Pincode -401303.



जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे आम जनतेश असे कळविण्यात वेते की श्री. बीरेंड कुमार गुप्ता (उर्फ) वैरिडकुभार ओमप्रकाश गुप्ता हे "बात रस को-ऑग. होसिय होसम्पटी सिमिटेड" मृत्यून मोळखल्या जागाऱ्या इमारत क. "इ-८", फ्वॅट क. ९ चे एकमेव मालक होते, जो पहिल्य मझल्यावर स्थित, ३७० ची. फुट वर्ट्ड खेवफळ असलेला, महेश नगर, गरियाव (पश्चिम), पुंबई - ४०० १०४, येपील गाव - भानाळ (ढुक्किण), तालुका - बोरियकी, सी.टी.एस क. १३८४ येथे स्थित हाउसिंग सीसायटी लिमिटेड सध्ये आहे तसेच उन्त सांखायटी चे सवस्य म्हणून त्यांच्या नावे **बोअर सर्टिफिकेट छ. ११३** जे ५/पाच) पूर्ण भरतेले प्रत्येकी रू. ५०/- ग्रेअरस् ५६१ ते ५६५ मधील

ारीत भी. देरिंड कुमार गुप्ता राजको वैरिडकुमार औद्याकाग्र मुखा होना ०६/०९/२०१२ रोजी भुनई येथे मृत्यू झाला आणि त्यांची कहा सी. कमक वैरिड गुप्ता होना २६/१०/२०२५ रोजी भुनई येथे मृत्यू झाला आणि त्यांचा भी. अनुप वैरिड गुप्ता (मुक्सा), सी. प्रिकी सुचीर अधकार (मुक्सी) आणि भी. पंकल वैरिड गुप्ता (मुक्सा) असे कायदेशीर वारस आहेत आणि साझे अशिल असे घोषित करतात को लांच्याशिवाय दृतर कोणतेही कायदेशीर वारस नाहीत.

माञ्चे अशित पुढे असे चुनित करत आहे की ही. अनुप चैदिर गुप्ता आणि सी. प्रियो सुवीर अप्रवास ह्यांनी आपना सेबेथित हिस्सा ही. पंकाब चैदिर गुप्ता ह्यांच्या नाते इककसोड पत्रादारे खोडएपाय ठरवले आहे जेपेकरून ही. पंकाब चैदिर गुप्ता सदर फर्केंट हा. ९ वे १००%

तरीच सदर पहेंट 🚁 ९ की रांकपित अचलेती कोणतेही व्यक्ति, बैंक वित्तीम संस्थासहबे दावा/स्वारस्य असुणे ज्यांचे कोणताही दावा/विनिमय मागनि देवाणघेतण, करार, बक्षीसपत्र, थाडेपट्टा. धारणाधिकार, शुद्क, गहाणखत, ट्रस्ट, वास्सा एक्क, विस्ताटीचा ठक्क, आरक्षण, बोला. देखभान किंवा इतर, याहार काणताही दावा/ खारस्य असत्यास त्यांना या नोटीस/सूबनेद्वार कळविष्णात येत आहे की त्यांनी त्यांच्या दाव्यासंबंधी हि नोटीस/सूबना प्रकाशित द्वाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत मता खालील नमूद पत्यावर त्यासंबधीत योग्य त्या कागद फार्ससहित व पुराव्यासहित संपर्क करावा व तसे करण्यायासून सदर व्यक्ती अध्यक्षी झाल्यास सदर व्यक्तीला त्या संबंधीचा आपला दावा झोट्टन दिलला आहे असे समजण्यात वेईल

एडवोकेट विवेक आर. शोईर १०, सूरज बाली निवास, स्टेशन रोड, रजिस्ट्रेशन ऑफिस च्या समीर, तिकाणः मृबई गोरेगात (पश्चिम), मुंबई – ४०० ४०४, दिनांकः १९/११/२०२०

APPENDIX-16

[Under the Bye-law No.34] The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property Of the society.

PUBLIC NOTICE

Late Shri. Manohar Begat Pawarthe Member of the Vishal Sahvadri Co-operative Housing Society Ltd. Having address at Flat No. C- 10/42 Vishal Sahyadri Co-Operative Housing Society Ltd. Sahyadri Nagar, Charkop, Kandivali (West), Mumbai 400 067 and holding flat No. C- 10/42 the building of the society, died on 19/08/2025 without making any nomination. After him, Mr.Satish Manohar Pawar (Son) has filed an application with the institution regarding the inheritance records.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other Claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice. with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provide under the Bye-Laws of the Society. The claims/ objections. if any, Received the by the Society for allotment of shares and interest of the deceased Member in the/property of the Society shall be dealt with in the manner provided under Bye-Laws of the Society. A Copy of the registered Bye-Laws of the Society is available for nspection by the claimants/objections, in the office of the Society/with the Chairman/Secretary of the society between 10.00 AM to 1.00 PM from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place:- Mumbai-400 067 Date:- 19.11.2025

For and on behalf of Vishal Sahyadri Co-Operative Housing Society Ltd., Chairman/Secretary

नूप्युचर डिजिटल (इंडिया) लिमिटेड करिता स्वारस्य अभिव्यक्तीसाठी (ईओआय) आमंत्रण ुत्रुवर डिजार्जन (जिंजन) मिटिज जोता प्रतिस्व प्रतिस्वित कार्यकर्ति (प्रयोजनीय) जान्य (दिनांक ०३.१०.२०२४ पासून कॉर्पोरेट दिवाळखोरी ठात प्रक्रियेआरोत, सुंबई येथील प्रयुवर पुप कंपनी आणि इतरांना विविध माहिती तंत्रज्ञान (IT) सोल्यूशन सेवा, लॉयल्टी, मोबिलिटी आणि इतर सेवा पुरवणे. (भारतीय दिवाळखोरी आणि नादारी मंडळ (कॉर्पोरेट व्यक्तींसाठी दिवाळखोरी ठराव प्रक्रिया) विनियम, २०१६ च्या विनियम ३६अ (३६ए) च्या उप-विनियम (१) अन्वये)

संबंधित तपशील

कर्जदाराचे नाव पँ : AACCE0402H, सीआयएा: U72900MH2007PLC174787 कार्यालय कर. १३५, तक मजला, बी विग, ओआरएम आरे रोड, आरेमिल्क कॉलनी, मुंबई, गोरेगाव पूर्व, महाराष्ट्र, भारत-४०००६५. सकतस्थळाचा युआरएल जिंव बहुताग्र स्थिर मालमता स्थित आहेत त्या ठिकाणचा तपशील सुख्य उत्पादन / सेवाची स्थापित क्षमता पुष्य सुण कंपन आणि इतराना वावच भारिता तजज्ञान (आवटी) सोल्यूगन सेवा, लॉक्टरी, मोविलटी आणि इतर संवा पुरवणे. मागोल आणि मृत्य कर्मचारी / कामगारांची संख्य। दोन वर्षाच्या अंतिम उपलब्ध आहेत विकाणपत्रासह (परिशिष्टांसह) कर्जदारांची यादी आणि इतर अधिक तपशील खालील वुआरएल वर उपलब्ध आहेत: सिहतेच्या अतम अपल्य आधिक विवरणपत्रासह (परिशिष्टांसह) कर्जदारांची यादी आणि इतर अधिक तपशील खालील वुआरएल वर उपलब्ध आहेत: सिहतेच्या कल्प रए(र)(एच) अन्वये ठराव अर्जदारांसाठीची पात्रता खालील ठिकाणी उपलब्ध आहे: धालील गुगल ड्राईब्ल लिकवर उपलब्ध आहे. खालील गुगल ड्राईब्ल लिकवर उपलब्ध आहे. खालील गुगल ड्राईब्ल लिकवर उपलब्ध आहे. खालील गुगल ड्राईब्ल लिकवर उपलब्ध आहे. धालील गुगल ड्राईब्ल लिकवर उपलब्ध अर्गरल्ख अर्थरल्ख अर्गरल्ख अर्यरल्ख अर्वराची तिवर्ण अर्वरल्ख अर्यरल्ख अर्वराची तिवर्ण विवर हुल्वराची अर्यरल्ख अर्वराची विवर्ण विवर हुल्वराची विवर हुल्वराची विवर हुल्वराची विवर हुल्वर विवर हुल्वरच विवर हुल्			
नींदर्णांकृत कार्यालयाचा पत्ता कार्यालय क्र. १३५, तळ मजला, जी विंग, ओआरएम आरे रोड, आरंमिल्क कॉलनी, मुंबई, गोरंगाव पूर्व, महाराष्ट्र, भारत-४००६५. सकतस्थळाचा युआरएल जिव बहुताश स्थिर मालमता स्थित आहेत त्या ठिकाणचा तपत्रील मुख्य उत्पादन / सेवांचो स्थापित क्षमता मुख्य उत्पादन / सेवांचो स्थापित क्षमता मागाल आर्थिक वर्षात विक्रित केतेल्या मुख्य उत्पादन / सेवांचे प्रमाण आणि मृत्य कर्मचारी / कामगारांचो संख्या दोन वर्षाच्या अतिम उपलब्ध आर्थिक विवरणपत्रीसह (पिरिश्रष्टांसह) कर्जद्रारांची वादी आणि इतर अधिक तपशील खालील वुआरएल वर उपलब्ध आहेत: परिश्रष्टांसित खालील वुआरएल वर उपलब्ध आहेत: परिश्रष्टांसित क्षमाण अभि मृत्य कर्मचारी / कामगार च अमिलम कर्जद्रारांची वादी आणि इतर अधिक तपशील खालील व्याप्तासहित विक्राण कर्मचारी - ०, कामगार च अमिलम कर्जद्रारांची वादी आणि इतर अधिक तपशील खालील वादी सेव्या अधिक विवरणपत्रानुसार) कर्मचारी - व, कामगार च अमिलम कर्मचारांची वादी आणि इतर अधिक तपशील लोंचारी क्षाच्या कर्मचरसाठी (पारासाठी) स्वारस्य अभिक्यकी मागवण्यात येत आहे. खालील गुगल झुईक्ट लिकत्य उपलब्ध आहे: संहितेच्या कल्लम रप्(र)(एच) अन्य उराव अर्जद्रारासाठींची पात्रता खालील ठिकाणी उपलब्ध आहे: संहितेच्या कल्लम रप्(र)(एच) अन्य उराव अर्जद्रारासाठींची पात्रता खालील ठिकाणी उपलब्ध आहे: संहितेच्या कल्लम रप्(र)(एच) अन्य उराव आहे: संहितेच्या कल्लम रप्(र)(एच) अन्य उराव अर्जद्रारासाठीची पात्रता खालील ठिकाणी उपलब्ध आहे: संहितेच्या कल्लम रप्(र)(एच) अन्य उराव आहे: संहितेच्या कल्लम रप्(र)(एच) अन्य उराव आहे: संहितेच्या कल्लम रप्(र)(एच) अन्य उराव अर्जद्रारासाठीची एवा इंक्ट लिकतर उपलब्ध आहे: संहितेच्या कल्लम रप्(र)(एच) अन्य उराव अर्वद्राराची तात्र्यती वात्र्या प्रतिक रप्रच्याचा हिताक उर-र-र-र-र-र-र-र-र-र-र-र-र-र-र-र-र-र-र-	1	पेन / सीआयएन / एलएलपी क्रमाकासह कॉपोरेट कर्जदाराचे नाव	
आरे. रोड., आरेमिल्क कॉल्नी, मुंबई, गोरेगाव पूर्व, महाराष्ट्र, भारत-४०००६५. सक्तस्थळाचा युआरएल जिंव बहुताश स्थिर मालमता स्थित आहेत त्या ठिकणाचा तपशील तपशील जाने हांकस, रुवाम नगर, जॉनशा-विकाळी तिक रोड जवळ, जोगेश्वी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र, भारत, पिनकोड: ४०००६०. मुख्य उत्पादन / सेवांचा स्थापित क्षमता मागोल आर्थिक वर्षात विक्रंग केतेल्या मुख्य उत्पादन / सेवांचे प्रमाण आणि मुल्य कर्मचारी / कामगारांची संख्या देन वर्षाच्या अतिम उपलब्ध आर्थिक विवरणपत्रसह (पिशिष्टांसह) कर्जदरांची यादी आणि इतर अधिक तपशील खालील व्याप्तास्त वादी आणि इतर अधिक तपशील खालील व्याप्तास्त अभियाचे कर्जदरांची यादी आणि इतर अधिक तपशील खालील व्याप्तास्त कर्जदरांची आणि नादारी मंडळ (कॉपरेट क्यांचिनम्म ३६० आणि विनिवम, २०१६ च्या विनिवम अभिव्यक्ती मागाव्यात येत आहे. खालील गुगल ड्राईव्ह लिककर उपलब्ध आहे: संहितेच्या कल्लम रप्(र्)(एच) अन्ये ठ्या अर्जदरासातीं (गृल ड्राईव्ह लिककर उपलब्ध आहे: संहितेच्या कल्लम रप्(र्)(एच) अन्ये ठया अर्जदरासातीं (गृल ड्राईव्ह लिककर उपलब्ध आहे: संहितेच्या कल्लम रप्(र्)(एच) अन्ये ठया अर्जदरासातीं तात्युती यादी प्रसिद्ध करण्याचा क्षितिक उपलब्ध आहे: संहितेच्या कल्लम रप्(र्)(एच) अन्ये ठया अर्जदरासंत वात्युत्त वात्युतीय			सीआयएन: U72900MH2007PLC174787
सकतस्थळाचा युआरएल		नींदणीकृत कार्यालयाचा पत्ता	आरे रोड, आरेमिल्क कॉलनी, मुंबई, गोरेगाव पूर्व,
ाजेंब बहुतांश स्थिर मालमत्ता स्थित आहेत त्या ठिकाणचा तपशील सुख्य उत्पादने / संवांचा स्थापंत क्षमता सुख्य उत्पादने / संवांचा स्थापंत क्षमता मागाल आर्थिक वर्षात विक्रा केतल्या मुख्य उत्पादने / सेवांचे प्रमाण आणि इतर त्या तिकान केतल्या मुख्य उत्पादने / सेवांचे प्रमाण आणि मृत्य मागाल आर्थिक वर्षात विक्रा केतल्या मुख्य उत्पादने / सेवांचे प्रमाण आणि मृत्य कर्मचारी / कामगारांची संख्या दोन वर्षाच्या अतिम उपलब्ध आर्थिक विवरणपत्रासर (परिशिष्टांसह) कर्जदरांची चादी आणि इतर अधिक तपशील खालील यूआरएल वर उपलब्ध आहेत: परिशिष्टांसह) कर्जदरांची चादी आणि इतर अधिक तपशील खालील यूआरएल वर उपलब्ध आहेत: परिशिष्टांसह) कर्जदरांची चादी आणि इतर अधिक तपशील खालील यूआरएल वर उपलब्ध आहेत: परिशिष्टांसह केत्रिया चाती स्था परिशेष्ट करण्याचा कित केति स्था परिशेष्ट करण्याचा अतिम दिनाक केति स्था परिशेष्ट करण्याचा कित केति केति केति केति केति केति केति	-	सकेतस्थळाचा यआरएल	
तपशील जोगेश्वरी पूर्व, मुंबई, महराष्ट्र, भारत, फ्लिकोड: ४०००६०. मुख्य उत्पादने / संबांचा स्थापत क्षमता मागाल आर्थिक वर्षात विक्री केलेल्या मुख्य उत्पादने / सेवांचे प्रमाण आणि मूल्य कर्मचारी / कामगारांची संख्या दोन वर्षाच्या अंतिम उपलब्ध आर्थिक विवरणपत्रास्तरा (परिष्टिश्वराह्म) कर्जदारांची यादी आणि इतर अधिक तपशील खालील युआरएल वर उपलब्ध आहेत: परिरिष्टिश्वराह्म कर्जदारांची यादी आणि इतर अधिक तपशील खालील युआरएल वर उपलब्ध आहेत: तपशील खालील युआरएल वर उपलब्ध आहेत: परिरिष्टिश्वराह्म कर्जदारांची यादी आणि इतर अधिक तपशील खालील युआरएल वर उपलब्ध आहेत: तपशील खालील युआरएल वर उपलब्ध आहेत: साहित च्या कल्लम रण्(र)(एच) अन्वये उत्पाव अर्जदारांची यात्रा खालील गुणल झुईव्ह लिककर उपलब्ध आहे: साहितच्या कल्लम रण्(र)(एच) अन्वये उत्पाव अर्जदारांचांची पात्रता खालील ठिकाणी उपलब्ध आहे: साहितच्या कल्लम रण्(र)(एच) अन्वये उत्पाव अर्जदारांचांची पात्रता खालील ठिकाणी उपलब्ध आहे: साहितच्या कल्लम रण्(र)(एच) अन्वये उत्पाव अर्जदारांचांची तालुरती यादी प्रसिद्ध करण्याचा जितम होक एक रहर रर रठ रण्य समाव्य व्याव कर्तिम होक एक रहर रह रठ रण्य अर्जदारांचांचां तालुरती यादी प्रसिद्ध करण्याचा विवार कर रह रह रह रठ रण्य रह रह रह रठ रण्य समाव्य व्याव कर विवार प्रसिद्ध करण्याचा हिताक रह रह रह रठ रण्य समाव्य वाचील हक्कती जितम पादी प्रसिद्ध करण्याचा विवार समाव्य व्याव अर्जदारांचा जीतिम निवेरन, मूल्यमायन महित्रक आणि उत्पाव योजनासाठी विवर्ती जारी करण्याचा दिनांक रह रह रह रठ रण्य योजनासाठी विवर्ती जारी करण्याचा दिनांक रह			
(आयदी) सोल्यूगन सेवा, लॉयल्टी, मोबिलिटी आणि इतर सेवा पुरवणे. मागोल आर्थिक वर्षात विक्री केलेल्या मुख्य उत्पादनं / सेवांचे प्रमाण आणि मृत्य कर्मचारी / कामगारांची संख्या दोन वर्षाच्या अंतिम उपलब्ध आर्थिक विवरणपत्रसह (परिग्रिष्टासह) कर्जदारांची यादी आणि इतर अधिक तपशील खालील युआरएल वर उपलब्ध आहेत: परिग्रिष्टासह) कर्जदारांची यादी आणि इतर अधिक तपशील खालील युआरएल वर उपलब्ध आहेत: परिग्रिष्टासह) कर्जदारांची यादी आणि इतर अधिक तपशील खालील युआरएल वर उपलब्ध आहेत: परिग्रिष्टासह) कर्जदारांची याती आणि इतर अधिक विवरणपत्रसह (परिग्रिष्टासह) कर्जदारांची याती आणि इतर अधिक व्यवस्थित अणि विविच्य इदिवा इदिवा इदिवा (स्त्राची) स्वास्य अभिव्यकी मागवण्यात वेत आहे. खालील गुगल ड्राईक्ट लिकवर उपलब्ध आहेत: श्रीहतेच्या कल्प र५(४)(एच) अवये अत्र अव्यवस्थित अणि उत्पाद आहेत: श्रीहतेच्या कल्प र५(४)(एच) अवये अत्र अर्थासाठीची पात्रता खालील ठिकाणी उपलब्ध आहेत: श्रीहतेच्या कल्प र५(४)(एच) अवये अत्र अर्थासाठीची पात्रता खालील ठिकाणी उपलब्ध आहेत: श्रीहतेच्या कल्प र५(४)(एच) अवये अत्र स्वास्य अपिक हिनाच अर्थासाठीची पात्रता खालील ठिकाणी उपलब्ध आहेत: श्रीहतेच्या कल्प र५(४)(एच) अवये अत्र स्वास्य अपिक हिनाच अर्थासाठीची पात्रता खालील ठिकाणी उपलब्ध आहेत: स्वास्य अपिव्यक्ति (ईओआय) प्राप्त करण्याचा विताच रहाच उपलब्ध अर्थासाठीची पात्रता व्यवस्थाचा विताच रहाच उपलब्ध अर्थासाठीची पात्रता वादी प्रसिद्ध करण्याचा विताच रहाच उपलब्ध विवर्ध सम्बद्ध विवर्ध सम्बद्ध विवर्ध सम्बद्ध विवर र र र र र र र र र र र र र र र र र			
सेवांचे प्रमाण आणि मृत्य कर्मचारी / कामगारांची संख्य कर्मचारी अगिर उपलब्ध आर्थिक विवरणपत्रांसह (परिश्राष्ट्रासह) कर्जदारांची बादी आणि इतर अधिक तपशील खालील बुआरएल वर उपलब्ध आहेत: व्यावित खालील बुआरएल वर उपलब्ध आहेत: व्यावित खालील गुण्ड इंडिक्ट कर्मचाय मालमनेच्या करन्यस्तारी (गटांसाटी) स्वारस्य अभिव्यक्ती मागवण्यात वेत आहे. खालील गुण्ड इंडिक्ट क्लाकर उपलब्ध आहे: https://drive.google.com/drive/floders/tzyA6sWbuM xM8WTX2DUn52KOX_Y5_ncw?usp=drive_link खालील गुण्ड इंडिक्ट क्लिकर उपलब्ध आहे: https://drive.google.com/drive/floders/tzyA6sWbuM xM8WTX2DUn52KOX_Y5_ncw?usp=drive_link खालील गुण्ड इंडिक्ट क्लिकर उपलब्ध आहे: https://drive.google.com/drive/floders/tzyA6sW buMMSWTX2DUn52KOX_Y5_ncw?usp=drive_link खालील गुण्ड इंडिक्ट क्लिकर उपलब्ध आहे: https://drive.google.com/drive/floders/tzyA6sW buMMSWTX2DUn52KOX_Y5_ncw?usp=drive_link खालील गुण्ड इंडिक्ट क्लिकर उपलब्ध आहे: https://drive.google.com/drive/floders/tzyA6sW buMMSWTX2DUn52KOX_Y5_ncw?usp=drive_link खालील गुण्ड इंडिक्ट क्लिकर उपलब्ध आहे: https://drive.google.com/drive/floders/tzyA6sW buMMSWTX2DUn52KOX_Y5_ncw?usp=drive_link खालील गुण्ड इंडिक्ट क्लिकर उपलब्ध आहे: https://drive.google.com/drive/floders/tzyA6sW buMMSWTX2DUn52KOX_Y5_ncw?usp=drive_link खालील गुण्ड इंडिक क्लिकर उपलब्ध आहे: https://drive.google.com/drive/floders/tzyA6sW buMSWTX2DUn52KOX_Y5_ncw?usp=drive_link खालील गुण्ड इंडिक क्लिकर उपलब्ध आहे: https://drive.google.com/drive/floders/tzyA6sW buMSWTX2DUn52KOX_Y5_ncw?usp=drive_link खालील गुण्ड इंडिकर क्लिकर उपलब्ध आहे: http	-	मुख्य उत्पादने / सेवांचा स्थापित क्षमता	(आयटी) सोल्यूशन सेवा, लॉयल्टी, मोबिलिटी आणि इतर
दोन वर्षांच्या अंतिम उपलब्ध आर्थिक विवरणपत्रांसह (परिशिष्टांसह) कर्जंदारांची यादी आणि इतर अधिक तपशील खालील युआरएल वर उपलब्ध आहेत. व्या विनयम ३६० आणि विनयम, २०१६ च्या विनयम ३६० आणि विनयम वार्यं वे आहे. खालील गुगल बुाईव्ह लिंकवर उपलब्ध आहे: https://drive.google.com/drive/floders/tzyA6SWbuM xhsWTK2bUn52KOX Y5_now/usp=drive_link खालील गुगल बुाईव्ह लिंकवर उपलब्ध आहे: https://drive.google.com/drive/floders/tzyA6SWbuMxhsWTK2bUn52KOX Y5_now/usp=drive_link wsf-txitial-drive/floders/tzyA6SWbuMxhsWTK2bUn52KOX Y5_now/usp=drive_link		मागोल आर्थिक वर्षात विक्रो केलेल्या मुख्य उत्पादन / सेवांचे प्रमाण आणि मूल्य	रु. ९०२०.४६ लाख (आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये) (मागील लेखापरीक्षित आर्थिक विवरणपत्रानुसार).
(परिशिष्टांसह) कर्जदारांची यादी आणि इतर अधिक तपशील खालील यूआरएल वर उपलब्ध आहेत: या विनियम ३६, अणि विनियम, ३६वी(६ए) च्या तपशील खालील यूआरएल वर उपलब्ध आहेत: या विनियम ३६, अणि विनियम ३६वी(६ए) च्या तप्तुरीस्तार कांपीर ऋणीच्या मालमरेच्या करस्टरसाठी (गटांसाठी) स्वारस्य अभिव्यक्ती मागवण्यात येत आहे. खालील गुगल ड्राईव्ह लिंकतर उपलब्ध आहे: सांहितच्या कल्लम रप्(र)(एच) अन्वये ठ्याव अर्जदारांसाठीची पात्रता खालील ठिकाणी उपलब्ध आहे: सांहितच्या कल्लम रप्(र)(एच) अन्वये ठ्याव अर्जदारांसाठीची पात्रता खालील ठिकाणी उपलब्ध आहे: सांहितच्या कल्लम रप्(र)(एच) अन्वये ठ्याव अर्जदारांसाठीची पात्रता खालील ठिकाणी उपलब्ध आहे: सांहितच्या कल्लम रप्(र)(एच) अन्वये ठ्याव अर्जदारांसाठीची पात्रता खालील ठिकाणी उपलब्ध आहे: सांहितच्या कल्लम रप्(र)(एच) अन्वये ठ्याव अर्जदारांसाठीची पात्रता खालील ठिकाणी उपलब्ध आहे: सांहितच्या कल्लम रप्(र)(एच) अन्वये ठ्याव आहेत पात्रता खालील गुगल ड्राईव्ह लिंकतर उपलब्ध आहे: सांहितच्या कल्लम रप्(र)(एच) अन्वये ठ्याव आहेत पात्रता खालील गुगल ड्राईव्ह लिंकतर उपलब्ध आहे: सांहितच्या कल्लम रप्(र)(एच) अन्वये ठ्याव आहेत पात्रता खालील गुगल ड्राईव्ह लिंकतर उपलब्ध आहे: सांहितच्या कल्लम रप्(र)(एच) अन्वये ठ्याव जिल्लम अर्जदाव हिनाक रप्र, र, र, र, रप्र, र, र, र, रप्र, र, र, र, रप्र, र, र, र, रप्प, र, र, र, र, रप्र, र, र, र, र, र, रप्र, र, र		'कर्मचारी / कामगारांची संख्या	, , ,
अर्जदारांसाठीची पात्रता खालील ठिकाणी उपलब्ध आहे: https://drive.google.com/driveflolders/1tzyA6sW buMxM8WTK2bUn52KOX_Y5_hcw?usp=drive_link क. स्वास्य अमिव्यक्ती (ईंडोआय) आस करण्याचा अंतिम दिनांक क. स्वास्य अमिव्यक्ती (ईंडोआय) आस करण्याचा अंतिम दिनांक क. समाध्य अध्य अर्जदारांची तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक क. समाध्य अध्य अर्जदारांची ऑतम यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक क. समाध्य अध्य अर्जदारांचा माहिती निवेदन, मूल्यमापन मोहिक्स आणि असव योजनांसाठी विनंती जारी करण्याचा दिनांक क. उत्तर प्रस्ति विनंती जारी करण्याचा दिनांक क. उत्तर योजनांसाठी विनंती जारी करण्याचा दिनांक क. उत्तर योजनांसाठी विनंती जारी करण्याचा विनंत		(परिशिष्टांसह) कर्जदारांची यादी आणि इतर अधिक	व्यक्तींसाठी दिवाळखोरी ठराव प्रक्रिया) विनियम, २०१६ च्या विनियम ३६८ आणि विनियम ३६६(६ए) च्या तत्तुदीनुसार कॉर्पोरेट ऋणीच्या मालमनेच्या कलस्टरसाठी (गटांसाठी) स्वास्य अभिव्यक्ती मागवण्यात येत आहे. खालील गुगल झांईव्ह लिंककर उपलब्ध आहे: https://drive.google.com/drive/folders/tzy/AGS/WbuM
 संभाष्य ठराव अर्जदारांची तात्मृती यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 'ठ.९.१२.१०२५ तात्मुराचा यादीवर हरकती / आक्षेप सादर करण्याचा अतिम दिनांक '६८.१२.१०२५ संभाष्य ठराव अर्जदारांची अतिम यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक '६५.१२.१०२५ संभाष्य ठराव अर्जदारांचा माहिती निवेदन, मृत्यमापन मॅट्रिक्स '१५.१२.१०२५ आणि ठराव योजनांसाठी विनंती जारी करण्याचा दिनांक '१८.१५२६ ठराव योजना सादर करण्याचा अतिम दिनांक '१८.१५२६ 			https://drive.google.com/drive/folders/1tzyA6sW
 तालुराया यादीवर हरकती / आक्षेप सादर करण्याचा अतिम दिनांक १८.१२.१०२५ संमाण्य ठराव अर्जदारांचा जीतम यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक १५.१२.१०२५ संमाण्य ठराव अर्जदारांचा माहिती निवेदन, मृल्यमापन मॅट्रिक्स १५.१२.१०२५ आणि ठराव योजनासाठी विनंती जारी करण्याचा दिनांक ठराव योजना सादर करण्याचा अंतिम दिनांक १८.०१.१०२६ 	٥.	स्वारस्य अभिव्यक्ती (ईओआय) प्राप्त करण्याचा अंतिम दिनांक	०४.रर.र०र५
. संसाध्य ठाव अर्थदारांची ऑतम चाटी प्रसिद्ध करण्याचा दिशांक . संमाध्य ठाव अर्थदारांचा माहिती निवेदन, मृत्यमापन मॅट्रिक्स १९५,१९.२०२५ आणि ठाव योजनांसाठी विनंती जारी करण्याचा दिशांक . ठाव योजना सादर करण्याचा अंतिम दिशांक		"संभाव्य ठराव अर्जदारांची तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक	-04.84.4044
. संमाध्य ठराव अर्जदारांना माहिती निवेदन, मूल्यमापन मॅट्रिक्स रप.१२.२७२५ आणि ठराव योजनांसाठी विनंती जारी करण्याचा दिनांक , ठराव योजनां सादर करण्याचा अंतिम दिनांक १६.७१.२७२६			₹8.₹₹.₹0₹4
आणि ठराव योजनांसाठी विनंती जारी करण्याचा दिनांक ,			रप.रर.र०रप
		संमाव्य ठराव अर्जदारांना माहिती निवेदन, मूल्यमापन मॅट्रिक्स आणि ठराव योजनांसाठी विनंती जारी करण्याचा दिनांक	रप.१२.२०२५
स्वास्त्य अभिव्यक्ती सादर करण्यासाठीचा प्रक्रियेचा ईमेल आयडी cirpnufuture@gmail.com	1.	जराव योजना सादर करण्याचा अंतिम दिनांक	१४.०१.२०२६
	4.	स्वारस्य अभिव्यक्ती सादर करण्यासाठीचा प्रक्रियेचा ईमेल आयडी	-cirpnufuture@gmail.com

पत्रव्यवहाराचा पताः ६, लिटल रसेल स्ट्रीट, कांकरिया झ्टेट्स, ७ वा मजला, कोलकाता – ७०००७१, पश्चिम बंगाल. नृप्युचर डिजिटल (इंडिया) लिमिटेड करिता (सेआवआपरी (टीएम) प्रक्रियेशतरी, एएफए क्र.: AA1/१३५५७/०२/३००६२६/१०८३५१ या तारखेपर्यंत वैघः ३०.०६.२०२५ दिनांक: १८.११.२०२५ ठिकाण: कोलकाता

(विषय २४ व २४ पहा) महाराष्ट्र जमीन महसल अधिनियम १९९६ च्या कलम १५० (२) अन्वये सचना गलका : ठाणे

गावच्या फेरफारच्या नोंदवहीत खाली विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे जमिनीतील अधिकारांच्या संपादनासंबंधी नोंद करण्यात आली आहे

फेरफाराच्या नोंदवहीतील नोंदीचा अनुक्रमांक किंवा तारीख	संपादन केलेल्या अधिकाराचे स्वरुप	ज्यातील अधिकार संपादन करण्यात आले आहे ते भुमापन व उपविभाग क्रमांक
१०५९०	नोदीचा प्रकार: खरेदी माहिती मिळालेचा दिनांक: १०/११/२०२५ फेरफाराचा दिनांक: १७/११/२०२५ लिहुन देणार: क्रिरबीनबाई मनु दनेल रॉड्रीक (खाता क्रमांक २५१) यांचे गट/सब्हे क्रमांक १/८, लागवडीयोग्य क्षेत्र ०.०२३० हे. आर. चौ. मी. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र ०.०२३० हे. आर. चौ. मी. आणि पोटखराब क्षेत्र ०.०००० हे. आर. चौ. मी. डे त्यांनी लिहुन घेणार: जेरिन रॉड्रीक्स, निकलेस फिलीप रॉड्रीक्स, (खाता क्रमांक: ८९९२) गट/सब्हे क्रमांक १/८, लागवडीयोग्य क्षेत्र ०.०२३० हे. आर. चौ. मी. आणि पोटखराब क्षेत्र ०.०००० हे. आर. चौ. मी. आणि पोटखराब क्षेत्र ०.०००० हे. आर. चौ. मी. यांना दुय्यम निंबधक ठाणे १ जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक १४८४ / १९९० दिनांक ०६०३/१९९० प्रमाणे रक्कम रुपये १३५००/- घेऊन खरेदी दिली. सबब घेणा-याचे नाव गाव नमुना नं. ७/१२ वर दाखल केले.	१/८

गणि ज्याअर्थी, तुमचा उक्त फेरफारात हितसंबंध आहे असे अधिकार अभिलेखावरून / फेरफाराच्या . दिवहीवरून मला वाटते: आणि ज्याअर्थी उक्त फेरफारात तमचा हितसंबंध आहे असे मानण्यास मला यक्तिक कारण आहे.

गाअर्थी आता मी, गणेश यादवराव बोडके

त्या ठिकाणी उपरोक्त जमीन आहे त्या गावाचा ग्राम महसूल अधिकारी याव्दारे, उक्त फेरफाराच्या नोंदी बंधी तुम्हांस सूचना देत आहे व ही सूचना मिळाल्यापासून **पंधरा दिवसांच्या** आत, उक्त नोंदीसंबंधी मची हरकत कोणतीही असल्यास, ती तोंडी किंवा लेखी पाठविण्यास तुम्हांस फर्मावित आहे. ग्राम हसूल अधिकारी उत्तन यांच्याकडे उक्त **पंधरा दिवसांच्या** मुदतीत कोणतीही हरकत त्यांचेकडे न

मळाल्यास, उक्त नोंदीस तुमची संमती आहे, असे गृहीत धरले जाईल, कृपया याची नोंद घ्यावी. ठिकाण : उत्तन ग्राम महसूल अधिकारी (सही व शिक्का) दिनांक : १९.११.२०२५ आशा शरद मशालकर चावडीवर नोटीस प्रदर्शित केल्याची तारीख रेखा उल्हास वाडकर शिला सरेश वाघ

ABANS

एबॅन्स एंटरप्रायझेस लिमिटेड सीआयएन : L74120MH1985PLC035243

नोंदणीकृत कार्यालय : ३६,३७, ३८ए, ३ रा मजला, निरान भवन, बॅकबे रेक्लेमेशन, निरान पॉइट, मुंबई – ४०० ०२१. दूर. क. : ०२२ ६१७९०००, फॅक्स : ०२२-६१७९ ००१०

ई-मेल : compliance@abansenterprises.com | वेबसाइट : www.abansenterprises.com

टपाली मतदानाची सूचना

द्वारे एबॅन्स एंटरप्रायझेस लिमिटेड (''**कंपनी**'') च्या सदस्यांना सूचित केले जाते की, कंपनी कायदा, २०१३ ^{"निवम")} आणि त्याखालील नियम (नियम), सिक्युरिटीज औंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेय्युलेशन्स, २०१५ **("लिस्टिंग रेय्युलेशन्स**"), जनरल मीटिंग्जवरील सेक्रेटरीअल टॅंडर्ड (''<mark>एसएस-२'</mark>') चे लागू तरतुरी आणि कॉपॉरेट व्यवहार मंत्रालयाने ('**'एमसीए'**) सामान्य समा आयोजित फरण्यासाठी/टपालाद्वारे मतदानाची प्रक्रिया ई-मतदानाद्वारे आयोजित करण्यासाठी वेळोवेळी जारी केलेल्या विविध ामान्य परिपत्रकांमध्ये (**''एमसीए परिपत्रके'**') दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वे तसेच लागू असलेल्या कोणत्याही वैधानिक धारणा किंवा पुनर्रचनांसह, खालील ठरावासाठी फक्त दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेद्वार सदस्यांची मंजुरी टपालाद्वारे मतदान दरस्थ ई-मतदान'') पद्धतीने मागितली जात आहे:

अ.क्र.	ठरावाचे वर्णन	आवश्यक मंजुरीचा प्रकार
	थी. जिनेश सांवला (डीआयएन: ११२८६२५३) यांचीा कंपनीचे पूर्णवेळ संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ३ वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करणे.	विशेष ठराव
नाग कायः	शांनमार कंपनीने मंगलवार १८ नोट्सेंबर २०२५ ग्रेजी टपालाटारे मतटानाची सच	ना स्पृषीकरणात्मक विधान

ई-मतदान सूचना त्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविल्या आहेत, ज्यांची नावे सदस्य नॉर्गी/लाभार्थी लकांच्या यादीमध्ये आणि ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/पूर्वा शेअर रजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि. (''आस्टीए'')/ डेपॉझिटरीकडे **शुक्रवार, १४ नोव्हेंबर २०२५** रोजी **(''कट–ऑफ तारीख'')** नोंदणीकृत आहेत

ादर सूचना कंपनीच्या वेबसाइट : www.abansenterprises.com, बीएसई लिमिटेड (''बीएसई') च्या संबंधित वेभागाच्या वेबसाईटवर: www.bseindia.com) येथे च मेटोपॉलिटन स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड एमएसई'') च्या वेबसाईटवर: www.msei.in (जेथे कंपनीचे समभाग सूचीबद्ध आहेत) तसेच नॅशनल सिक्युरिटीज ॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') च्या वेबसाईटवर: www.evoting.nsdl.com देखील उपलब्ध आहे. मसीए परिपत्रकांच्या तरतुदीनुसार, सदस्य केवळ दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेद्वारेच मतदान करू शकतात. सदस्यांचे

मतदानाचा अधिकार त्यांच्याकडे कट-ऑफ तारखेला असलेल्या कंपनीच्या समभागांच्या संख्येवर आधारित असेल. कट-ऑफ तारखेला जे व्यक्ती कंपनीचे भागधारक नाहीत, त्यांनी टपालाद्वारे मतदानाची सूचना केवळ माहितीसाठी

र्द-मतदानासाठी सूचना: कंपनीने तिच्या सर्व सदस्यांना ई-मतदान सुविधा पुरवण्यासाठी एनएसडीएलच्या सेवा घेतल्या आहेत. दूरस्थ ई-म

तदानादारे मत देण्याची तपशीलवार प्रक्रिया सचनेमध्ये प्रदान केली आहे. दरस्थ ई-मतदान **गरुवार. २० नोव्हेंबर** २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता (भा. प्र. वे.) सुरू होईल. आणि शुक्रवार, १९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० **वाजता (भा. प्र. वे.) समाप्त होईल.** त्यानंतर एनएसडीएलढारे ई-मतदान सविधा अकार्यरत केली जाईल ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेले नाहीत, त्यांनी कृपया त्यांचे ई-मेल पत्ते त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे ने नोंदवावेत (जर समभाग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतील). तसेच, ज्या सदस्यांकडे कागदोपत्री स्वरूपात समभाग

आहेत आणि ज्यांनी कंपनीकडे ईमेल पत्ता नोंदवलेला/अद्ययावत केलेला नाही, त्यांनी कंपनीच्या वेबसाइटवर www abansenterprises.com उपलब्ध असलेला फॉर्म आयएसआर- १ योग्यरित्या भरून व स्वाक्षरी करून आवश्यक कागदपत्रांसह पूर्वा शेअररजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि., युनिट क्र. ९, शिव शक्ती इंड. इस्टेट, जे.आर. बोरिचा मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई ४०० ०११ येथे सादर करून त्यांचा ईमेल पत्ता नोंदवावा/अद्ययावत करावा. संचालक मंडळाने ई-मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी मेसर्स डी. ए. कामत अँड कंपनी,

कंपनी सेक्रेटरीज (पीआर. नं. १७४४/२०२२) च्या भागीदार कु. रचना शानभाग (समासदत्व क्र. एफसीएस ८२२७/ सीपी ९२९७) यांची परीनिरीक्षक म्हणून ('परीनिरीक्षक'') नियुक्ती केली आहे.

ठराव आवश्यक बहुमताने मंजूर झाल्यास, ते **शुक्रवार, १९ डिसेंबर २०२५** रोजी, म्हणजेच दूरस्थ ई–मतदान प्रक्रियेच्या शेवटच्या तारखेला मंजूर झाले असे मानले जाईल. परीनिरीक्षक हे ई-मतदान प्रक्रियेची छाननी पूर्ण झाल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा कंपनी सचिव किंवा त्यांनी

अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीकडे आपला अहवाल सादर करतील

निकाल घोषित केला जाईल व कंपनीच्या वेबसाइटवर www.abansenterprises.com, एनएसडीएलची वेबसाइटवर https://www.nsdl.co.in येथे प्रदर्शित केला जाईल, आणि कंपनीचे सममाग सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजना कळविला जाईल.

दुरस्थ ई-मतदान सुविधेद्वारे मत टाकण्याच्या सहभागाची पद्धत टपालाद्वारे मतदानाच्या सूचनेत दिली आहे. कोणत्याही शंका असल्यास, आपण www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या

भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफरक्यू) आणि भागधारकांसाठी ई-मतदान यूजर मॅन्यूअल वाचू शकता किंवा टोल फ्री क्रमांक: ०२२-४८८६ ७००० आणि ०२२-२४९९ ७००० वर कॉल करू शकता किंवा श्री. सागर गुडाटे यांना evoting@nsdl.com वर विनंती पाठवू शकता. ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही शंका किंवा तक्रारींसाठी, भागधारकांनी कु. दीपाली धुरी, अनुपालन अधिकारी,

पूर्वा शेअर रजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि., युनिट क्र. ९, शिव शक्ती इंडस्ट्रियल इस्टेट, जे.आर. बोरिचा मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई ४०० ०११, संपर्क तपशील: ईमेल आयडी support@purvashare.com; संपर्क क्रमांक ०२२ २३०१८२६१/२३०१०७७१ किंवा श्री. सागर गुढाटे (अधिकारी), नॅशनल सिक्वुरिटीन डिपॉझिटरी लिमिटेड, ४ था म जला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३, भारत, संपर्क तपशील: शौँळिपसऽपीवश्र.ला, संपर्क क्रमांक- १८०० १०२० ९९०/ १८०० २२४ ४३० यांच्याशी संपर्क साधावा.

एबॅन्स एंटरप्रायझेस लिमिटेड करित महिती रथ (कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी) सभासदत्व क्र. ए७२८८७

दिनांक : १८ नोव्हेंबर २०२५

महिद्रा रूरल हाऊसिंग फायनास लि.

कॉर्पोरेट कार्यालयः- अगस्ती कॉर्पोरेट पार्क, पिरामल, एमिटी बिल्डिंग, युनिट क्रमांक २०३, दुसरा मजला, बी विंग, सुंदर बंग, कुर्ला पश्चिम, मुंबई महाराष्ट्र ४०० ०७० भारत. CIN — V65922MH2007PLC169791 शाखा कार्यालय :- पहिला मजला, स्टर्लिंग टॉवर, जहांगीर मेहेरवाजी रोड, मुरबाड रोड, दिप बंगला समीर, कल्याण पश्चिम -421306

लिलावासाठी सार्वजनिक सूचना - विक्रांसह सूचना

न संदर्भित) च्या कलम १३ (४) आणि सिक्युरिटी ाक्यरिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायन इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ (यापुढे "नियम" म्हणून संदर्भित) च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून, सुरक्षित कर्जदार मेसर्स मेहिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (यापुढे "MRHFL" म्हणून संदर्भित) च्या अधिकृत अधिकाऱ्याने सुरक्षित मालमत्ता (अचल मालमत्ता) विकण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा ताबा सुरक्षित कर्जदाराच्या अधिकृत अधिकाऱ्याने SARFAESI ॲक्टच्या कलम १३ (४) अंतर्गत घेतला होता, ज्याचे वर्णन खाली "जसे आहे जिथे आहे आधारावर" आणि "जसे आहे जो आहे आधारावर" वर केले आहे आणि जनतेला आणि संबंधित कर्जदार/गहाणखतदारांसह, त्यांचे

गहाणदार यांची नावे	सूचनेची दिनांक व रक्कम	मिळकतीचे विवरण	ईएमडी बोली वाढ रक्कम	निरीक्षणाची तारीख आणि वेळ	व मो. क्र.
कर्जदार: राशी हरेश माखीजा, हरेश कर्जदार: राशी हरेश माखीजा, हरेश अशोकलाल माखीजा कर्जदार पत्ता : फलेंट क्र. 705, 7 वा मजला, शिव साई सदन अपार्टमेंट, न्यू टेलिफोन एक्स्चेंज जवळ, उल्हासनगर-1, ठाणे, महाराष्ट्र – 421001	₹. 2169219	जनाना सर्व भाग जान पुरुवक वर्जात सर्व निर्माण जान विश्व के ति है । जिस्ति के ति है	ईएमडी रु. 85000/- बोली वाढ रक्कम	आणि वेळ 10-112-2025	8888339990

कल्याण पिहला मजला, स्टर्लिंग टॉक्र, जहांगीर मेहेरवाजी रोड, मुरबाड रोड, दिप बंगला समोर, कल्याण पश्चिम -४२१३०६

प्रतिनिधी, जर्से असेल तसे, सर्वांना येथे सूचित केले जाते की खाली सूचीबद्ध केलेली सुरक्षित मालमत्ता लिलावाद्वारे विकली जाईल. ज्याद्वारे येथे तपशील दिले आहेत.-

ामुन्यातील <mark>गो</mark>होरबंद निविदा प्रस्ताव शाखा 09-12-2025 **सायं. 4.30 वा. पर्यंत** सावर करावयाचे आहेत. व्यवस्थित न भरलेल्या किंवा अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेल्या निविदा येतील. अनामत रकमेवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. २. लिलावाच्या अटी आणि शर्ती विहित निविदा प्रपत्रामध्ये दिलेल्या आहेत. निविदा प्रपत्र www.mahindrahomefinace.com तसेच वरील शाखा कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. ३. लिलावात सहभागी होण्यासाठी सर्व इच्छुक बोलीदारांनी अनामत रक्कमेसह त्यांची बोली सादर करण्यापूर्वी त्यांच्या नावाची मोफत नोंदणी नमूद वेबपोर्टलवर करणे बंधनकारक राहील. महिंद्रा रुरल फायनान्स लिमिटेड च्या नावे अनामत रक्कमेच्या डिमॉड ड्राफ्ट सह केवायसी दस्तऐवजासह विहित नमुन्यातील मोहरबंद निविदा ऑनलाईन व प्रत्यक्ष सदर शाखेत सादर करणे गरजेचे आहे. लिलावासंबंधी अधिक माहितीसाठी बोलीदार वरील पत्यावर तसेच वरील मोबाईल क्रमांकावर अधिकृत अधिकारी यांच्याशी संपर्क करु शकतात. ४. थकीत कर्जाच्या रकमेवरील लागू असलेले व्याज, पुढील व्याज आणि अनुषागीक खर्च, कर्ज करारानुसार आकारण्यात येवून ते देय राहील. ५. कर्जदार आणि हक्कदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, त्यांनी विक्री च्या वेळी प्रत्यक्ष हजर राहावे. आणि ते विक्रीच्या अटी आणि शर्तीच्या तपशिलानुसार वरील उल्लेखित स्थावर मिळकतीच्या खरेदीसाठी इच्छक खरेदीदार आणू शकतात. ६. कर्जेदार/हमीदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी वरील नमृद रक्कम चुकती करण्यासाठी सिक्यूरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ अन्यये **15 दिवसांच्या सूचना** देण्यात येत आहे. तसे न केल्यांस मिळकतीचा लिलाव करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यांस व्याज आणि खर्चांसह वसूल करण्यात येईल. जर कर्जदारांनी विक्रीच्या तारखेपुर्वी संपूर्ण रक्केम महिंद्रा रुरल फायनान्स लि. यांना चुकती केली तर लिलाव थांबवण्यात येईल. 🛭 स्थावर मिळकत उच्चतम निविदाकाराला विकण्यात येईल तथापि निम्नस्वाक्षरीकारांनी आवश्यक वाटल्यास लिलाव थांबव शकता अथवा अंतर्गत त्यांनी बोलीचा निर्णय राखुन ठेवला आहे. ८. कंपनीला मिळकतीबाबत माहिती नसलेल्या इतर कोणत्याही व्यवहारासंबंधीची

कोणतीही जबाबदारी कंपनी घेत नाही. अधिक तपशीलाकरिता वरील नमूद कंपनीच्या कार्यालयाच्या पत्त्यावर शाखाँ व्यवस्थापकांशी संपर्क करावा. (मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा) मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा। सही / - अधिकृत अधिकारी, महिंद्रा रूरल हाउन्नेरंग फायनान्स लिमिटेड सही / - सामानुत साम्बन्धनी, महिंद्रा करन हाकारीण फायनान्स लिमिटेड ठिकाण : कल्याण, दिनांक : 19/11/2025 रिकाण : कल्याण, विनोक : 10/11/2025

that my client MR. ASHOK NANJIBHA BHAGIYA, alongwith his wife, MRS DAKSHABEN ASHOK BHAGIYA was the owner at Flat No. 004, C/61, Navivoti Shan Nagar CHS Ltd., Sector No.5, Shanti Naga Mira Road (East), Dist.: Thane - 401107 tha the previous Agreement for Sale execute between (1) TAURO Through Co-Owner Constituted Attorney MR. HENRY L. TAURO By virtue of Power of Attorney date 12.12.1994 and (1) MR. ABRAHAM YESUDAS & (2) ĴOHNSON ABRAHAN dated 03rd April, 1997, of the above said fla SMT. HEERA JITENDRA GOHIL @ HIRA ha died on 20/03/2009 at Mumbai and his SMT KAREENA JITENDRA GOHIL who was th legal heirs of the deceased was mad application for the transfer of the said flat in he name. Accordingly she has given public notic in Mumbai Lakshdeep and Active Time dated 19/02/2021. But the said original English Newspaper of Active times has be lost. That any person finding the said Origina Agreement dated 03rd April, 1997 & Origin Active Times Newspaper dated 19/02/2021 should hand over to my client or me withi 14 days from the publication of this notice.

Advocate: Ajay S. Yadav C-98, Shanti Shopping Center, Mira Road (East), Thane-401107 Date: 18/11/202

चंदनमल जैन या ए/२५, ईश्वर नगर को-ऑप.हौ सो.लि., ईश्वर नगर, एल.बी.एस. रोड, भांडूप (प. मुंबई-४०००७८, क्षेत्रफळ सुमारे ६०० चौ.फु. कार्पेट क्षेत्र, सीटीएस क्र.६१९/बी-६१९, गाव कांजूर (भांडूप), मुंबई येथील जागेच्या मालक आहेत, माझे पती **चंदनमल जैन** हे वरील मालमत्तेचे पूर्वीचे सह-मालक होते आणि त्यांचे दिनांक 0२.0७.२0१६ रोजी निधन झाले. येथे घोषित केले जाते की, <mark>शाह ॲण्ड कंपनी डेव्हलपर</mark> आणि <mark>जग्गी</mark> ॲण्ड कंपनी आणि श्री. रावजी पनाचंद ठाक आणि श्री. धन लक्ष्मीबेन रावजी ठाकर यांच्यात दिनांक ०५.०९.१९६६ रोजी वरील उल्लेखित मालमत्तेच्या संदर्भात झालेला मागील मूळ विक्री करारनामा हरवला आहे आणि तो शोधता येत नाही. म्हणून ज्या व्यक्ती/व्यक्तींना सदर फ्लॅटवर विक्री बक्षीस, देवाणघेवाण, गहाणखत, शुल्क, भाडेपट्टा, धारणाधिकार, वारसा किंवा इतर कोणत्याही प्रकार कोणताही दावा, हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंध आहे/त्यांनी ही सूचना प्रकाशित झाल्यापासून **१५** विवसांच्या आत येथे दिलेल्या पत्त्यावर पुरेश दस्तावेजी पराव्यांसह ती माहिती स्वाक्षरीकर्त्याला कळवावी. जर उपरोक्त वेळेत कोणताही आक्षेप प्राप्त झाला नाही, तर असे गृहीत धरले जाईल की सदर फ्लॅटवर कोणतेही दावेदार नाहीत.

मुंबई, दिनांकीत १९ नोव्हेंबर, २०२५ रोजी सही/-

श्रीमती संजना एस. तनावडे

दुकान क्र.५, शक्ती शॉपिंग आर्केड, एल.बी.एस. मार्ग, भांडूप (पश्चिम)-४०००७८. मोबा.:९९६७६५११६

या नीटीसद्वारे आम जनतेस असे कळविण्यात पेते की सी. नथना एसमुख्काङ कोठारी आणि श्री. इसमुख्यकारू कोदारी हे "मीदा नगर धनतक्ष्मी की-ऑप. हीसिंग सोसायदी विमिटेस" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वनास्त क. "६" वे. पहाँट क. मी-५०३ वे संयुक्त पालक होते. जो पाचळ्या सङ्ख्यावर स्थित, ५८० ची. फुट सुपर बिल्ट उप क्षेत्रफळ म्हण्डचेच ४६४ ची. फुट बिल्ट उप क्षेत्रफळ असलेखा, मीठा नगर, एम.ची. रोड, गरिगाव (पश्चिम), मुंबई – ४०० १०४. वेधील गाव - पहाक्षी गोरेगाव (पन्चिम), तालुका - बोरिवली, सर्वे क्र. १२, सी.टी.एश क १३७. १३७/१३ ते २४ पेथे स्थित हाउसिंग सोसायटी लिमिटेड मध्ये आहे.

आणि त्यांना बी. हिरेन इसमुखलारु कोठारी (पुरुगा) आणि खी. स्वाबी वितेश गाला (मुरुगी) असे त्यांने एकमेव कायदेशीर वारस आहेत आणि माझे अशिल असे चौषित करतात की

भाजे अधित पुढे असे सूचित करत आहे की सी. स्वाती प्रितेण गाठा ह्यांनी आपला संबंधित हिस्सा श्री. व्रिरेन इसमुखलारू कोठारी ग्राच्या नावे इकक्सोड पत्राद्वारे सोडप्यास ठरवरे आहे जेपेकरून श्री. हिरेन इसमुखलाल कोठारी सदर क्लंट झ. थी-५०३ वे १००% कायदेशीर मारुख बनतीर

दावा/स्तानस्य असले ज्याचे कोणताही दावा/विनिमय मार्गाने देवाणचेवण, करार, बक्षीसफा, भातेपहा, धारणाधिकार, शुल्क, गहाणखत, दूस्ट, वादसा हक्क, वहिवादीचा इक्क, आरक्षण, बोजा, देखभाल किया इतर, पाद्वारे कोजताई। दाव/स्वारस्य असल्याच त्यांना पा नोटीस/सूचनेहारे कळविण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या दाव्यासंबंधी हि नोटीस/सूचना प्रकाशित साल्याच्या तारखेपालन १४ विकसांच्या आत मता खातील नमद पत्पादर त्यासंबंधीत योग्य त्या कागद प्रशासित व पुराव्यासहित संपर्क करावा व तसे करण्यापासून सदर व्यवती अपयशी झाल्यास सदर व्यवसीता त्या संबंधीचा आपता वाचा सौदून दिलेला आहे असे

एडवोकेट विवेश आर. भोईर १०, सूरज वाली निवास, स्टेंग्वन रोड, रजिस्ट्रेगन ऑफिसच्या समीर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४,

जाहीर नोटीस

ततेव की. हसमुख्याह के. कोठारी हांचा १९/०६/२००८ रोजी मुंबई येथे मृत्यू झाला आणि सांची पत्नी सी. नयना इसमुख्याहरू कोठारी हांचा २५/०९/२०२१ रोजी मुंबई येथे मृत्यू झाला

स्रोच्याशिकाय इतर कोणतेही कापदेशीर वारच नाहीत.

तसेच सदर क्टंट का. थी-५०३ मी। संबंधित असलेली कोणतेही व्यक्ति, बैंक विसीय संस्थासत्त्रे समजण्यात येईल.